
RISHI LASER LIMITED

CIN : L99999MH1992PLC066412 612, V. K. Industrial Estate, 10-14 Pais Street, Byculla (W), Mumbai 400 011.



Co-operative Societies, Mumbai City (4)		612,	, V. K. Industri							
oor, P.L. kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.)22) 23075677 1umbai@rishi						
veyance/Notice/192/2024 Date:25/01/2024	STATE	MENT OF UN-AU								
rashtra Ownership Flats (Regulation of the										(₹ In Lakhs)
Sale, Management and Transfer) Act, 1963		D	articulars			Quarter Ender 30.09.2023		Nine Mon 31.12.2023		Year Ended 31.03.2023
UBLIC NOTICE acation No. 16 of 2024					Unaudited			Unaudited	Unaudited	Audited
Ication No. 16 of 2024 Ising Society Ltd., CTS No. 818/A/1/1, Village Poisar,	Total income from operations 3 154 92 3 5								10,136.11	
akur Village, Kandivali (E), Mumbai 400101, Applicant,		fit / (Loss) for the	•		147 74	197.36		579.22	263.39	459.48
t. Ltd., A company incorporated under the Companies Act,		Tax, Exceptiona			4	.57.50		515.22	200.09	
Ballet Hose, Adi marzban Path, Fort, Mumbai 400001, 2.		fit / (Loss) for the xceptional and /			147.74	197.36	191.59	579.22	309.34	459.48
Company Pvt. Ltd. A Company incorporated under the		fit / (Loss) for the			4	40.1-	470	F00 -	000 -	400
ss at, 3 ^m Floor, Noshirwan Mansion, Henry Road, Colaba, ros. Agrucultural Farm A registered partnership firm,	(After Ex	xceptional and /	or Extraordina	ry items)	115.24	194.28	178.42	522.98	306.72	490.78
nnarayan Zagdu Thakur, b) Shyamnarayan Zagdu	Total Comprehensive Income for the period									
Thakur, d) Jitendra Ramnarayan Thakur, e) Ramesh	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) 110.60 and other Comprehensive Income (after tax)]				225.58	173.91	562.38	304.26	463.36	
Shyamnarayan Thakur, g) Varsha Virendra Thakur, h) Thakur House Ashok Nagar Akurli Road Kandiyali (F)		<u>er Comprehensi</u> Share Capital	we income (afte	טו ומא)]	919.26	919.26	919.26	919.26	919.26	919.26
, Thakur House, Ashok Nagar, Akurli Road, Kandivali (E), opers Pvt. Ltd., A Company incorporated under the		quity excluding	Revaluation Re	serve						582.74
ss at, 11, Vora Palace, Next to Dena Bank, M.G. Road,		s Per Share (Fa								
d also at Ground and Third Floor, Prius Infinity, Subhash	(For con	ntinuing and disc			ļ		ļi			
e B Scheme, Vile Parle (E), Mumbai 400057, 5. Mineral , 6. Vasant Sagar Saraswati CHSL (Building No. 2), 7.	Basic				1.25	2.11		5.69	2.84	5.34
, 6. Vasant Sagar Saraswati CHSL (Building No. 2), 7. ding No. 4), 8. Vasant Sagar Yamuna CHSL (Building	Diluted				1.25	2.11	1.94	5.69	2.84	5.34
nited (D-Mart) (Building No. 6), Having its address at,	Notes:	above !-	tract of the	holled f	, f 1 1 A	ы г	ol Dec. "	for 11	orto	line
e, Kandivali (E), Mumbai 400101, And Anjaneya CHSL		above is an ex ed 31 st Decembe								
Foundation School, Powai, Mumbai 400076, 10. Vasant 7), 11. Vasant Sagar Vasundhara - I CHSL (Building No.		ed 31s Decembe losure Requiren	, ,		Lociarige ui	nael negu	iadUII 33 0i	. uie 3⊏BI (Libuny UDI	yauons and
(), 11. Vasant Sagar Vasundhara - I CHSL (Building No. II CHSL(Building No. 9), All having its address at, Near		above Un-audi	, .		been reviev	ved by the	e Audit Co	mmittee ar	nd taken or	n record by
divali (E), Mumbai 400101, Opponents and those, whose	the	Board of Direct	tors at their m	neeting held or	on 31 st Jani	uary, 2024	4 and the	Statutory A	Auditor has	conducted
property may submit their, say at the time of hearing at the	"Limi	ited Review" of t								
submit any say shall be presumed that nobody has any tion will be taken accordingly		ulations, 2015.	for the most	and nine	the order of a	1st Door	hor 0000 '	ave been)ronorod !	accordone
tion will be taken accordingly.		financial results the Companies								
- Claimed Area		npanies Act, 201								
Claimed Area	4. The	previous period								to suit the
plot of land admeasuring 1880.65 square meters out of Proportionate Rights in net Plot Area) and 331.88 square		ent layout.	. Elana de la	ulte co	hle	tool		ite !		
Proportionate Rights in net Plot Area) and 331.88 square leters (i.e. 7.33 % Proportionate Rights in R.G. Area),		full format of the		sults are availat	DIE on the s	tock excha	ange websi	ite and web	osite of the o	company i.e
2212.53 square meters out of 30182.40 square meters	www	w.rishilaser.con	п					For Die ur	LASER	
							i i			
	So/-							,		
l at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E),								Har	sd/- rshad Pa	tel
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set- Back/D.P.	Place :							Man	rshad Pa aging Dire	ctor
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set- Back/D.P.		Mumbai 31.01.2024						Man	rshad Pa haging Dire	ctor 28
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set- Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the								Man	rshad Pa haging Dire	ctor
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set- Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the		31.01.2024						Man	rshad Pa haging Dire	ctor 28
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), e undivided right in FSI advantage of Road Set- Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the m fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar,		31.01.2024	UTH E	AST	CEN	TRA		Man	rshad Pa haging Dire	ctor 28
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set- Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the n fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)	Date : : E-Auction	31.01.2024 SO has been in	wited for the	e NFR and A	Advertisi	ng Cont	racts ov	Man Dil ANDA er BSP D	rshad Pa haging Dire N : 0016422 Rame NAME Division.	ctor 28 eshwar Media The catalog
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set- Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the m fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s	Date : : E-Auction	31.01.2024 SO	wited for the	e NFR and A	Advertisi	ng Cont	racts ov	Man Dil ANDA er BSP D	rshad Pa haging Dire N : 0016422 Rame NAME Division.	ctor 28 eshwar Media The catalog
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set- Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the n fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)	Date : : E-Auction	31.01.2024	hed on the IR	e NFR and A REPS Website	Advertisi	ng Cont	tracts ov gov.in) Th	Man Dil ANDA er BSP D	rshad Pa haging Dire N : 0016422 Rame VAY Division. are as foll	ctor 28 eshwar Media The catalog ows:- Cont
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set- Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the n fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s	Date : : E-Auction has already	31.01.2024	hed on the IR	e NFR and A REPS Website	Advertisi te (https:/	ng Cont	tracts ov gov.in) Th	Man Di AULW er BSP D ne details	rshad Pa haging Dire N : 0016422 Rame VAY Division. are as foll	ctor 28 eshwar Media The catalog ows:-
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set- Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the n fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s	Date : : E-Auction has already Catalogue	31.01.2024 SOI has been in y been publist Category [Pay and	hed on the IR	e NFR and A EPS Website PnU-BSP-A	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL-	ng Cont //:ireps.g 11-23-1	tracts ov gov.in) Th	Man Di AULW er BSP D ne details	rshad Pa haging Dire N : 0016422 Rame VAY Division. are as foll	ctor 28 eshwar Media The catalog ows:- Cont
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set- Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the n fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s	Date : : E-Auction has already Catalogue	31.01.2024 SOI has been in y been publist Category [Pay and use Lounges	hed on the IR Auction Date & Time	e NFR and A EPS Websit	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- NIA-WRL-	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1	tracts ov gov.in) Th L	Man Di er BSP D he details ot Descrip	rshad Pa haging Dire IN : 0016422 Rame Division. 7 are as foll ption	ctor 28 Eshwar Media The catalog ows:- Cont per
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set- Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the n fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.	Date : : E-Auction has already Catalogue	31.01.2024 SOU has been in y been publish Category [Pay and use Lounges Waiting/	vited for the hed on the IR Auction Date & Time 05-02-24	e NFR and A EPS Websit PnU-BSP-A PnU-BSP-I PnU-BSP-K	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- NIA-WRL-1 (GB-WRL-1	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1	tracts ov gov.in) Th L	Man DI er BSP D he details ot Descrip Canteen Fa	rshad Pa haging Dire N : 0016422 Rame VAY Division. are as foll	ctor 28 eshwar Media The catalog ows:- Cont per ods 182
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.	E-Auction has already Catalogue no.	31.01.2024 SOL has been in y been publisl Category [Pay and use Lounges Waiting/ Retiring/ Cloak	hed on the IR Auction Date & Time	e NFR and A EPS Websit	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- NIA-WRL- (GB-WRL- SDL-WRL-	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 5-23-1	tracts ov gov.in) Th L	Man DI er BSP D he details ot Descrip Canteen Fa	rshad Pa haging Dire IN : 0016422 Rame Division. 7 are as foll ption	ctor 28 Eshwar Media The catalog ows:- Cont per
l at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set- Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the m fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.	E-Auction has already Catalogue no.	31.01.2024 SOU has been in y been publisi Category [Pay and use Lounges Waiting/ Retiring/	vited for the hed on the IR Auction Date & Time 05-02-24	e NFR and A EPS Website PnU-BSP-A PnU-BSP-I PnU-BSP-K PnU-BSP-S	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- NIA-WRL- (GB-WRL- SDL-WRL- APR-WRL-	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 5-23-1 13-23-1	tracts ov gov.in) Th L	Man DI er BSP D he details ot Descrip Canteen Fa	rshad Pa haging Dire IN : 0016422 Rame Division. 7 are as foll ption	ctor 28 eshwar Media The catalog ows:- Cont per ods 182
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set- Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the square meters, in favour of the Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.	E-Auction has already Catalogue no.	31.01.2024 SOL has been in y been publisl Category [Pay and use Lounges Waiting/ Retiring/ Cloak	vited for the hed on the IR Auction Date & Time 05-02-24	PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-K PnU-BSP-K PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-B ADVT-BSP-	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- NIA-WRL- (GB-WRL- SDL-WRL- APR-WRL- 2-HGR-0H-22	ng Cont 7:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 5-23-1 13-23-1 12-23-1 2-22-1	tracts ov gov.in) Th L	Man DI er BSP D he details ot Descrip Canteen Fa	rshad Pa haging Dire IN : 0016422 Rame Division. 7 are as foll ption	ctor 28 eshwar Media The catalog ows:- Cont per ods 182
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the strict Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.	E-Auction has already Catalogue no.	31.01.2024 SOL has been in y been publisl Category [Pay and use Lounges Waiting/ Retiring/ Cloak	vited for the hed on the IR Auction Date & Time 05-02-24	PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-F PnU-BSP-S PnU-BSP-S PnU-BSP-S PnU-BSP-B ADVT-BSP ADVT-BSP	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- AKT-WRL- CGB-WRL- SDL-WRL- SDL-WRL- APR-WRL- 2- HGR-OH-2 P-SKT-OH-18	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 5-23-1 13-23-1 12-23-1 2-22-1 3-22-1	racts ov. gov.in) Th L Setting up (shed premi-	Man Dil er BSP D ne details ot Descrip Canteen Fa ses	rshad Pa haging Dire N : 001642: Rame Division. 7 are as foll ption	ctor 28 eshwar Media The catalog ows:- Cont per ods 182 Day
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the strict Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.	E-Auction has already Catalogue no.	31.01.2024 SOL has been in y been publisl Category [Pay and use Lounges Waiting/ Retiring/ Cloak	vited for the hed on the IR Auction Date & Time 05-02-24	PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-K PnU-BSP-K PnU-BSP-S PnU-BSP-A PnU-BSP-B ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- WRL-WRL- GB-WRL- SDL-WRL- 3UA-WRL- 3UA-WRL- 3HGR-0H-2 -SKT-0H-1 2-KHS-0H-1 2-KHS-0H-1	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 5-23-1 13-23-1 12-23-1 12-23-1 2-22-1 9-22-1	racts ov. gov.in) Th L Setting up (shed premised Permission	Man DI er BSP D he details ot Descrip Canteen Fa ises	rshad Pa haging Dire IN : 0016422 Rame Division. 7 are as foll ption	ctor 28 eshwar Media The catalog ows:- Cont per ods 182 Day
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the strict Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.	E-Auction has already Catalogue no. BSP-CF-2	31.01.2024 SOU has been in y been publisi Category [Pay and use Lounges Waiting/ Retiring/ Cloak Rooms]	vited for the hed on the IR Auction Date & Time 05-02-24 15:00	PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-K PnU-BSP-K PnU-BSP-S PnU-BSP-B ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- AKT-WRL- CGB-WRL- SDL-WRL- SDL-WRL- APR-WRL- 2- HGR-OH-22 P-SKT-OH-18	ng Cont //:ireps.g 9-23-1 10-23-1 5-23-1 13-23-1 12-23-1 2-22-1 9-22-1 9-22-1 9-22-1 4-22-1 4-22-1	racts ov. gov.in) Th L Setting up (shed premi Permission through h area, ROB	Man Dil Carteen BSP D ne details ot Descrip Canteen Fa ises	rshad Pa haging Dire N : 0016422 Rame Division. ⁻ are as foll ption acility at good	ctor 28 eshwar Media The catalog ows:- Cont per ods 182 Day
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the n fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. petent Authority, rashtra Ownership Flats Act, 1963. for, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051. rance/Notice/345/2024 Date: - 31/01/2024 11 of Maharashtra Ownership Flats	E-Auction has already Catalogue no. BSP-CF-2	31.01.2024 SOU has been in y been publisl Category [Pay and use Lounges Waiting/ Retiring/ Cloak Rooms] (Advertising	vited for the hed on the IR Auction Date & Time 05-02-24 15:00 05-02-24	PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-K PnU-BSP-K PnU-BSP-S PnU-BSP-A PnU-BSP-B ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- APR-WRL- 3UA-WRL- - HGR-0H-12 -SKT-0H-18 ->KHS-0H-13 ->BUA-0H-17 ->BUA-0H-12 ->RIS-0H-12 ->RIS-0H-21	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 5-23-1 13-23-1 12-23-1 2-22-1 9-22-1 9-22-1 1 7-22-1 1 1-22-1	racts ov. gov.in) Th L Setting up (shed premi Permission through h	Man Dil Carteen BSP D ne details ot Descrip Canteen Fa ises	rshad Pa aging Dire 10016421 Rame Division. are as foll ption accility at good	ctor 28 eshwar Media The catalog ows:- Cont per ods 182 Day
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the n fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. orm XIII of MOFA (Rule 11(9) (e)) Co-operative Societies, Mumbai City (3) petent Authority, rashtra Ownership Flats Act, 1963. for, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051. rance/Notice/345/2024 Date: - 31/01/2024 11 of Maharashtra Ownership Flats nstruction, Sale, Management and Transfer) Act, 1963	E-Auction has already Catalogue no. BSP-CF-2	31.01.2024 SOU has been in y been publisl Category [Pay and use Lounges Waiting/ Retiring/ Cloak Rooms] (Advertising	vited for the hed on the IR Auction Date & Time 05-02-24 15:00 05-02-24	PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-K PnU-BSP-S PnU-BSP-S PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-B ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- APR-WRL- 3UA-WRL- 3-HGR-0H-2 -SKT-0H-1 2-RG-0H-2 2-BJN-0H-2 2-BG-0H-2 2-BPH-0H-22	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 5-23-1 13-23-1 12-23-1 12-23-1 12-23-1 12-23-1 12-22-1 9-22-1 9-22-1 14-22-1 3-22-1 3-22-1	racts ov. gov.in) Th L Setting up (shed premi Permission through h area, ROB	Man Dil Carteen BSP D ne details ot Descrip Canteen Fa ises	rshad Pa aging Dire 10016421 Rame Division. are as foll ption accility at good	ctor 28 eshwar Media The catalog ows:- Cont per ods 182 Day
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the n fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. or m XIII of MOFA (Rule 11(9) (e)) Co-operative Societies, Mumbai City (3) petent Authority, rashtra Ownership Flats Act, 1963. or, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051. /ance/Notice/345/2024 Date: - 31/01/2024 11 of Maharashtra Ownership Flats nstruction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Public Notice	E-Auction has already Catalogue no. BSP-CF-2	31.01.2024 SOU has been in y been publisl Category [Pay and use Lounges Waiting/ Retiring/ Cloak Rooms] (Advertising	vited for the hed on the IR Auction Date & Time 05-02-24 15:00 05-02-24	PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-F PnU-BSP-F PnU-BSP-S PnU-BSP-S PnU-BSP-A PnU-BSP-A DVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- 3DA-WRL- - AFR-0H-12 SKT-0H-12 SKT-0H-12 SRJN-0H-2 SRJN-0H-2 SRJ-0H-21 SRJN-0H-2 SRJ-0H-21 SRJN-0H-2 SRJ-0H-21 SRJN-0H-2 SRJ-0H-21 SRJ-0H-21 SRJN-0H-2 SRJ-0H-21 SRJN-0H-2 SRJ-0H-21 SRJN-0H-2 SRJNN-0H-2 SRJN-0H-2 	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 5-23-1 13-23-1 12-23-1 12-23-1 12-23-1 13-22-1 9-22-1 1 9-22-1 1 4-422-1 1 3-22-1 19-22-1	Permission through h area, ROB LC gates et	Man Dil er BSP D ne details ot Descrip Canteen Fa ises	rshad Pa haging Dire N : 001642 Rame Division . are as foll ption acility at good advertisement advertisement advertisement advertisement advertisement advertisement advertisement	ctor 28 eshwar Media The catalog ows:- Cont per bds 182 Day ent r g r & 182 Day
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the n fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. orm XIII of MOFA (Rule 11(9) (e)) Co-operative Societies, Mumbai City (3) petent Authority, rashtra Ownership Flats Act, 1963. or, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051. /ance/Notice/345/2024 Date: - 31/01/2024 11 of Maharashtra Ownership Flats nstruction, Sale, Management and Transfer) Act, 1963 <u>Public Notice</u> ation No. 09 of 2024	E-Auction has already Catalogue no. BSP-CF-2 BSP-OHA7	31.01.2024 SOU has been in y been publish Category [Pay and use Lounges Waiting/ Retiring/ Cloak Rooms] (Advertising Out of Home) Advertising	vited for the hed on the IR Auction Date & Time 05-02-24 15:00 05-02-24	PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-F PnU-BSP-K PnU-BSP-S PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-A DVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- 2-KHS-0H-12 2-KHS-0H-12 2-BUA-0H-1 2-RG-0H-2	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 5-23-1 13-23-1 12-22-1 12	racts ov, gov.in) Th L Setting up (shed premi Permission through h area, ROB LC gates et Advertisem	Man DI er BSP D he details ot Descrip Canteen Fa ises n to display a oardings a v/RUB, Raily tc.	rshad Pa aging Dire 10016422 Rame Division. are as foll ption accility at good	ctor 28 eshwar Media The catalog ows:- Cont per ods 182 Day ent 182 rior
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the n fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. Derm XIII of MOFA (Rule 11(9) (e)) Co-operative Societies, Mumbai City (3) petent Authority, rashtra Ownership Flats Act, 1963. Ior, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051. rance/Notice/345/2024 Date: - 31/01/2024 11 of Maharashtra Ownership Flats nstruction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Public Notice ation No. 09 of 2024 No. 191, TPS Vile Parle East, Survey No. 105, CTS No.	E-Auction has already Catalogue no. BSP-CF-2	31.01.2024 SOU has been in y been publish Category [Pay and use Lounges Waiting/ Cloak Rooms] (Advertising Out of Home) Advertising Train Interior	vited for the hed on the IR Auction Date & Time 05-02-24 15:00 05-02-24 15:00	PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-K PnU-BSP-K PnU-BSP-S PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-A DVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP-A DVT-B	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- 3UA-WRL- 3UA-WRL- 3UA-WRL- 3-BR-0H-12 BRI-0H-22 BRI-0H-22 BRI-0H-1	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 5-23-1 13-23-1 12-23-1 12-23-1 12-23-1 12-23-1 12-23-1 14-22-1 14-22-1 14-22-1 19-22-1 22-1 19-22-1 22-1 22-1 19-22-1 19-22-1 22-1 19-22-1 10-22-1 10	Permission through hr area, ROB LC gates et Advertisem surface of t allowed and	Man Dil er BSP D te details. ot Descrip Canteen Fa ses Canteen Fa ses to display a oardings a //RUB, Raih tc.	rshad Pa aging Dire N: 001642: Rame VAY Division. are as foll ption acility at good advertiseme at Circulati way Colony entire exte II of coacher	ctor 28 eshwar Media The catalog ows:- Dods 182 Day ent ror s is 182
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) petent Authority, rashtra Ownership Flats Act, 1963. Jor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051. /ance/Notice/345/2024 Date: - 31/01/2024 11 of Maharashtra Ownership Flats nstruction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Public Notice ation No. 09 of 2024 No. 191, TPS Vile Parle East, Survey No. 105, CTS No. d, Vile Parle East, Mumbai - Moust Versus	E-Auction has already Catalogue no. BSP-CF-2 BSP-OHA7	31.01.2024 SOU has been in y been publish Category [Pay and use Lounges Waiting/ Retiring/ Cloak Rooms] (Advertising Out of Home) Advertising	vited for the hed on the IR Auction Date & Time 05-02-24 15:00 05-02-24 15:00	PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-K PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-B ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-Intt ADVT-Intt	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- 2-KHS-0H-12 2-KHS-0H-12 2-BUA-0H-1 2-RG-0H-2	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 5-23-1 12-23-1 12-23-1 2-22-1 3-22-1 13-22-1 19-22-1 19-22-1 19-22-1 19-22-1 19-22-1 222-1 222-1 4 222-1 4	Permission through hr area, ROB LC gates et Advertisem surface of t allowed and	Man Dil Canteen Faises Canteen Faises n to display a oardings a //RUB, Raily tc.	rshad Pa aging Dire N: 001642: Rame VAY Division. are as foll ption acility at good advertiseme at Circulati way Colony entire exte II of coacher	ctor 28 eshwar Media The catalog ows:- Dods 182 Day ent 182 Day rior s is 182
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the n fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) petent Authority, rashtra Ownership Flats Act, 1963. Nor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051. rance/Notice/345/2024 Date: - 31/01/2024 11 of Maharashtra Ownership Flats nstruction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Public Notice ation No. 09 of 2024 No. 191, TPS Vile Parle East, Survey No. 105, CTS No. d, Vile Parle East, Mumbai - 400057Applicant Versus 5/9, Beaumon Chambers, 27/33, Nagindas Master Road, Shirinbai Jamshedji B Mundiff Village Ville Parle East and	E-Auction has already Catalogue no. BSP-CF-2 BSP-OHA7	31.01.2024 SOU has been in y been publish Category [Pay and use Lounges Waiting/ Cloak Rooms] (Advertising Out of Home) Advertising Train Interior and Exterior)	vited for the hed on the IR Auction Date & Time 05-02-24 15:00 05-02-24 15:00	PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-K PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-B ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-Intt ADVT-Intt	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- (GB-WRL- SDL-WRL- SDL-WRL- 3UA-WRL- 3UA-WRL- 2-SK-0H-21 2-SK-0H-21 2-SK-0H-22 KDTR-0H-22 KDTR-0H-22 KDTR-0H-22 KDTR-0H-22 KDTR-0H-22 KDTR-0H-22 KDTR-0H-12 Ext-154233- Ext-154233- Ext-154233-	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 5-23-1 12-23-1 2-22-1 9-22-1 9-22-1 12-22-1 1	Permission through h area, ROB LC gates et Advertisem surface of t allowed ana allowed in 2	Man Dil Canteen Faises Canteen Faises	rshad Pa aging Dire N: 001642: Rame VAY Division. are as foll ption acility at good advertiseme at Circulati way Colony entire exte II of coacher	ctor 28 eshwar Media The catalog ows:- Dods 182 Day ent 182 Day rior s is 182 Day
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) petent Authority, rashtra Ownership Flats Act, 1963. or, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051. /ance/Notice/345/2024 Date: - 31/01/2024 11 of Maharashtra Ownership Flats nstruction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Public Notice ration No. 09 of 2024 No. 191, TPS Vile Parle East, Survey No. 105, CTS No. d, Vile Parle East, Mumbai - 400057Applicant Versus 5/9, Beaumon Chambers, 27/33, Nagindas Master Road, Shirinbai Jamshedji B Mundiff Village Vile Parle East and aluka Andheri, Survey No. 105, CTS No. 1734, 1734 to 24,	E-Auction has already Catalogue no. BSP-CF-2 BSP-OHA7	31.01.2024 SOU has been in y been publisi Category (Pay and use Lounges Waiting/ Cloak Rooms] (Advertising Out of Home) Advertising Train Interior and Exterior) (Advertising	Option Option<	PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-B ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP-I ADVT-BSP-I ADVT-BSP-I ADVT-BSP-I ADVT-BSP-I ADVT-BSP-I ADVT-BSP-I ADVT-BSP-I ADVT-BSP-I ADVT-BSP-I ADVT-BSP-I ADVT-BSP-I ADVT-BSP-I ADVT-BSP-I ADVT-Intt ADVT-Intt	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- 3UA-WRL- 2-HGR-0H-22 2-SKT-0H-12 2-RIG-0H-22 2-BPH-0H-22 KDTR-0H-11 168-131166- 128-131	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 12-23-1 12-23-1 12-23-1 3-22-1 9-22-1 1-22-1 1-22-1 1-22-1 1-22-1 1-22-1 12-22-1 22-1 22-1 22-1 22-1 22-1 4 41-023-1	Permission through h area, ROB LC gates et Advertisem surface of t allowed ana allowed in 2 License for advertising	Man Dil er BSP D te details. ot Descrip Canteen Fa ses to display a oardings a //RUB, Raih tc. nent over of the side wal d interior ac 23 sqm per oc r exhgibitin is in the for	rshad Pa aging Dire N : 001642: Rame VAY Division are as foll ption acliity at good advertiserme at Circulati way Colony entire exte II of coache dvertiserme coach. gg commerc rm of ordina	ctor 28 eshwar Media The catalog ows:- Cont per ods 182 Day ent 182 Day rior s is 182 Day cial
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the n fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) petent Authority, rashtra Ownership Flats Act, 1963. Nor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051. rance/Notice/345/2024 Date: - 31/01/2024 11 of Maharashtra Ownership Flats nstruction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Public Notice ation No. 09 of 2024. No. 191, TPS Vile Parle East, Survey No. 105, CTS No. d, Vile Parle East, Mumbai - 400057Applicant Versus 5/9, Beaumon Chambers, 27/33, Nagindas Master Road, Shirinbai Jamshedji B Mundiff Village Vile Parle East and aluka Andheri, Survey No. 105, CTS No. 1734, 1734 to 24, Mumbai-400057 3. Khimji Ramji Gohil (since deceased) I of TPS Vile Parle No. V, Taluka Andheri, Survey No. 105, CTS No.	E-Auction has already Catalogue no. BSP-CF-2 BSP-OHA7 BSP-MA9	31.01.2024 SOU has been in y been publish Category [Pay and use Lounges Waiting/ Cloak Rooms] (Advertising Out of Home) Advertising Train Interior and Exterior)	Option Option<	PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-F PnU-BSP-F PnU-BSP-S PnU-BSP-S PnU-BSP-A PnU-BSP-B ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP- ADVT-BSP- ADVT-BSP- ADVT-BSP- ADVT-BSP- ADVT-BSP- ADVT-BSP- ADVT-Intt ADVT-INTABP-INT ADVT-INTABP-	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- PR-	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 12-23-1 12-23-1 2-22-1 3-22-1 9-22-1 1-22-1 1-22-1 1-22-1 1-22-1 1-22-1 1-22-1 22-1 22-1 22-1 22-1 42-21 40-23-1	Permission through h area, ROB LC gates et Advertisem surface of t allowed and allowed and allowed for advertising signboards	Man Dil er BSP D ne details ot Descrip Canteen Fa ises Canteen Fa ises n to display a oardings a //RUB, Raik tc. nent over of the side wal d interior ac 23 sqm per c r exhgibitin s, glow signt	rshad Pa haging Dire N : 001642: Rame VAY Division are as foll ption acility at good advertisemen advertisemen coach. II of coache dvertisemen coach. Ig commerce mo of ordina boards & pil	ctor 28 eshwar Media The catalog ows:-
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), pundivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the strict Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.	E-Auction has already Catalogue no. BSP-CF-2 BSP-OHA7 BSP-MA9	31.01.2024 SOU has been in y been publisi Category [Pay and use Lounges Waiting/ Retiring/ Cloak Rooms] (Advertising Out of Home) Advertising Train Interior and Exterior) (Advertising On Station	Ovited for the hed on the IR Auction Date & Time 05-02-24 15:00 07-02-24 15:00 07-02-24 15:00 08-02-24	PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-F PnU-BSP-F PnU-BSP-S PnU-BSP-S PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-A DVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-I ADVT-Intt ADVT-Intt ADVT-Intt ADVT-Intt ADVT-Intt ADVT-BSP-E ADVT-BSP-E ADVT-BSP-E ADVT-BSP-E ADVT-BSP-E	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- PR-WRL- 2-SKT-OH-12 2-SKT-OH-12 2-SKT-OH-12 2-SRJ-OH-21 2-BPH-OH-22 KDTR-OH-12 Ext-160292- IExt-131162- IExt-131162- IExt-131162- IExt-13162- IExt-	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 5-23-1 13-23-1 12-23-1 2-22-1 9-22-1 9-22-1 14-22-1 3-22-1 19-22-1 12-23-1 2-22-1 2-22-1 22-1 22-1 22-1 40-23-1 147-23-1	Permission through h area, ROB, LC gates et Advertisem surface of t allowed and allowed and allowed and advertising signboards kiosk at ear	Man Dil Canteen Faises Canteen Faise	rshad Pa aging Dire N : 001642: Rame VAY Division are as foll ption acliity at good advertiserme at Circulati way Colony entire exte II of coache dvertiserme coach. gg commerc rm of ordina	ctor 28 eshwar Media The catalog ows:-
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) petent Authority, rashtra Ownership Flats Act, 1963. or, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051. rance/Notice/345/2024 Date: - 31/01/2024 11 of Maharashtra Ownership Flats nstruction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Public Notice ation No. 09 of 2024. No. 191, TPS Vile Parle East, Survey No. 105, CTS No. d, Vile Parle East, Mumbai-400057Applicant Versus 5/9, Beaumon Chambers, 27/33, Nagindas Master Road, Shirinbai Jamshedji B Mundiff Village Vile Parle East and aluka Andheri, Survey No. 105, CTS No. d, Vile Parle East, Mumbai-400057 4.Shri Meghji and FP No. 191 of TPS Vile Parle East, Mumbai-400057 4.Shri Meghji and FP No. 191 of TPS Vile Parle East, Mumbai-400057 4.Shri Meghji and FP No. 191 of TPS Vile Parle East, Mumbai-400057 4.Shri Meghji and FP No. 191 of TPS Vile Parle East, Mumbai-400057 4.Shri Meghji and FP No. 191 of TPS Vile Parle East, Mumbai-400057 4.Shri Meghji and FP No. 191 of TPS Vile Parle East, Mumbai-400057 4.Shri Meghji	E-Auction has already Catalogue no. BSP-CF-2 BSP-OHA7 BSP-MA9	31.01.2024 SOO has been in y been publish Category [Pay and use Lounges Waiting/ Retiring/ Cloak Rooms] (Advertising Out of Home) Advertising Train Interior and Exterior) (Advertising On Station Premise (Non-	Option Option<	PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-F PnU-BSP-F PnU-BSP-S PnU-BSP-S PnU-BSP-A PnU-BSP-B ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP- ADVT-BSP- ADVT-BSP- ADVT-BSP- ADVT-BSP- ADVT-BSP- ADVT-BSP- ADVT-Intt ADVT-INTABP-INT ADVT-INTABP-	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- PR-WRL- 2-SKT-OH-12 2-SKT-OH-12 2-SKT-OH-12 2-SRJ-OH-21 2-BPH-OH-22 KDTR-OH-12 Ext-160292- IExt-131162- IExt-131162- IExt-131162- IExt-13162- IExt-	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 12-23-1 12-23-1 12-23-1 2-22-1 3-22-1 9-22-1 1-22-1 1-22-1 1-22-1 1-22-1 1-22-1 1-22-1 1-22-1 1-22-1 1-22-1 1-22-1 1-22-1 22-1 22-1 40-23-2 140-23-1 139-23-1	Permission Setting up (shed premi Permission through h area, ROB LC gates et allowed an allowed in 2 License for advertising signboards kiosk at ear platform of s	Man Dil er BSP D te details. ot Descrip Canteen Fa ses to display a oardings a //RUB, Raih tc. nent over of the side wal d interior ac 23 sqm per oc r exhgibitin is in the for s, glow signt rmarked sp stations.	rshad Pa aging Dire N : 001642: Rame VAY Division are as foll ption acility at good advertisement at Circulati way Colony entire exte II of coache dvertisement coach. gg commerc rm of ordina boards & pil ace on vario	ctor 28 eshwar Media The catalog ows:- bds 182 Day ent ng , & 182 Day rior s is s is s 182 Day cial ary lar pus 182 Day
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the n fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. Derm XIII of MOFA (Rule 11(9) (e)) Co-operative Societies, Mumbai City (3) petent Authority, rashtra Ownership Flats Act, 1963. Nor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051. rance/Notice/345/2024 Date: - 31/01/2024 11 of Maharashtra Ownership Flats nstruction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Public Notice ration No. 09 of 2024 No. 191, TPS Vile Parle East, Survey No. 105, CTS No. d, Vile Parle East, Mumbai - 400057Applicant Versus 5/9, Beaumon Chambers, 27/33, Nagindas Master Road, Shirinbai Jamshedji B Mundiff Village Vile Parle East and aluka Andheri, Survey No. 105, CTS No. 10 fTPS Vile Parle East, Mumbai-400057 4.Shri Meghji and FP No. 191 of TPS Vile Parle No. V, Taluka Andheri, to 24, Nanda Patkar Road, Vile Parle No. V, Taluka Andheri, Survey No. 105, CTS No. 10 fTPS Vile Parle East, Mumbai-400057 4.Shri Meghji and FP No. 191 of TPS Vile Parle No. V, Taluka Andheri, Survey No. 105, CTS No. 10 of TPS Vile Parle Road, Suter Parle No. V, Taluka Andheri, Survey No. 105, VI Baukar Notheri, to 24, Nanda Patkar Road, Vile Parle No. V, Taluka Andheri, Survey No. 105, CTS No. 25 Wie Parle No. V, Taluka Andheri, Survey No. 105, CTS No. 26 Wie Parle No. V, Taluka Andheri, Survey No. 105, CTS No. 27 bile Parle No. V, Taluka Andheri, Survey No. 105, CTS No. 28 Wie Parle No. V, Taluka Andheri, Survey No. 105, CTS No. 29 Wie Parle No. V, Taluka Andheri, Survey No. 105, CTS No. 20 Wie Parle No. V, Taluka Andheri, Survey No. 105, CTS No. 30 Wie Parle No. V, Taluka Andheri, Survey No. 105, CTS No. 30 Wie Parle No. V, Taluka Andheri, Survey No. 105, CTS No. 30 Wie Parle No. V, Taluka Andheri, Survey No. 105, CTS No.	E-Auction has already Catalogue no. BSP-CF-2 BSP-OHA7 BSP-MA9	31.01.2024 SOO has been in y been publish Category [Pay and use Lounges Waiting/ Retiring/ Cloak Rooms] (Advertising Out of Home) Advertising Train Interior and Exterior) (Advertising On Station Premise (Non-	Option Option<	e NFR and A EPS Websit PnU-BSP-A PnU-BSP-F PnU-BSP-S PnU-BSP-S PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-A DVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-Intt ADVT-Intt ADVT-Intt ADVT-Intt ADVT-Intt ADVT-BSP-C AD	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- PR-WRL- 2-SKT-OH-12 2-SKT-OH-12 2-SKT-OH-12 2-SRI-OH-21 2-SRI-O	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 12-23-1 13-23-1 2-22-1 3-22-1 9-22-1 12-23-1 12-23-1 2-22-1 12-22-1 12-22-1 12-22-1 12-22-1 12-22-1 22-1 22-1 41-023-1 140-23-2 147-23-1 139-23-1 139-23-1	Permission through h area, ROB LC gates et Advertisem surface of t allowed and allowed allowed and allowed and allowed and allowed and allowed and allowed and allowed and allowed and allowed allowed and allowed and allowed allowed all	Man DI Man DI Manuella States en estatistication Canteen Fa ises Canteen Fa ises Canteen Fa ises n to display a oardings a //RUB, Raik tc. nent over of the side wal d interior ac 23 sqm per of r exhgibitin s in the for a, glow signt rmarked spa stations.	rshad Pa aging Dire N : 0016422 Rame Division. are as foll ption accility at good advertisement coach. Ig commercement boards & pil ace on vario advertisement	ctor 28 eshwar Media The catalog ows:- bds 182 Day ent rior s is this 182 Day cial ary cial ary bus filar pus
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. are meters out of 12072.96 square meters, in favour of the n fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) petent Authority, rashtra Ownership Flats Act, 1963. or, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051. rance/Notice/345/2024 Date: - 31/01/2024 11 of Maharashtra Ownership Flats nstruction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Public Notice ation No. 09 of 2024. No. 191, TPS Vile Parle East, Survey No. 105, CTS No. d, Vile Parle East, Mumbai- 400057Applicant Versus 5/9, Beaumon Chambers, 27/33, Nagindas Master Road, Shirinbai Jamshedji B Mundiff Village Vile Parle East and aluka Andheri, Survey No. 105, CTS No. d, Vile Parle East, Mumbai- 400057 4.Shri Meghji and FP No. 191 of TPS Vile Parle Reat and aluka Andheri, Survey No. 105, CTS No. 10 718 Vile Parle East, Mumbai-400057 4.Shri Meghji and FP No. 191 of TPS Vile Parle Reat and aluka Andheri, Survey No. 105, CTS No. 105, CTS No. (Jean Date Parle East, Mumbai-400057 4.Shri Meghji and FP No. 191 of TPS Vile Parle Roit (Since deceased) to 24, Nanda Patkar Road, Vile Parle East, Mumbai-400057 4.Shri Meghji and FP No. 191 of TPS Vile Parle Parle Socie Parle No. V, Taluka Andheri, Survey No. 105, CTS No. (Jearle East, Mumbai-400057 4.Shri Meghji and FP No. 191 of TPS Vile Parle East, Mumbai-400057 4.Shri Noghji and FP No. 191 of TPS Vile Parle Roit (Since deceased) t. Diwalibai Khimji Gohal as per property card) Village Vile Parle East, Mumbai-400057 4.Shri Meghji and FP No. 191 of TPS Vile Parle East, Numbai-400057 4.Shri Nogh Mumbai-400057 4.Shri Mumbai-400057 4.Shri Nogh Mumbai-400057 4.Shri Mumbai-400057 4.Shri Nogh Svile Parle East, Mumbai	E-Auction has already Catalogue no. BSP-CF-2 BSP-OHA7 BSP-MA9	31.01.2024 SOO has been in y been publish Category [Pay and use Lounges Waiting/ Retiring/ Cloak Rooms] (Advertising Out of Home) Advertising Train Interior and Exterior) (Advertising On Station Premise (Non-	Option Option<	e NFR and A EPS Websit PnU-BSP-A PnU-BSP-F PnU-BSP-S PnU-BSP-S PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-A DVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-Intt ADVT-Intt ADVT-Intt ADVT-Intt ADVT-Intt ADVT-BSP-C AD	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- PR-WRL- 2-SKT-OH-12 2-SKT-OH-12 2-SKT-OH-12 2-SRJ-OH-21 2-BPH-OH-22 KDTR-OH-12 Ext-160292- IExt-131162- IExt-131162- IExt-131162- IExt-13162- IExt-	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 5-23-1 13-23-1 12-23-1 22-21 3-22-1 9-22-1 9-22-1 9-22-1 9-22-1 9-22-1 12-22-1 14-22-1 22-1 22-1 42-21 42-21 19-22-1 19-22-1 19-22-1 41-23-1 44-23-2 141-23-1 140-23-2 147-23-1 139-23-1 138-82-1 10	Permission through h area, ROB LC gates et Advertisem surface of t allowed and allowed allowed and allowed and allowed and allowed and allowed and allowed and allowed and allowed and allowed allowed and allowed and allowed allowed all	Man Dil Canteen Fa ises Canteen Fa ises Canteen Fa ises Canteen Fa ises coardings a oardings a oardings a oardings a oardings a cardings a card	rshad Pa aging Dire N : 001642: Rame VAY Division are as foll ption acility at good advertisement at Circulati way Colony entire exte II of coache dvertisement coach. gg commerc rm of ordina boards & pil ace on vario	ctor 28 eshwar Media The catalog ows:- bds 182 Day ent rior s is this 182 Day cial ary cial ary bus filar pus
at near Thakur Cinema, Thakur Village, Kandivali (E), undivided right in FSI advantage of Road Set-Back/D.P. re meters out of 12072.96 square meters, in favour of the n fixed on 15/02/2024 at 2.00 p.m. Sd/- District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.	E-Auction has already Catalogue no. BSP-CF-2 BSP-OHA7 BSP-MA9	31.01.2024 SOO has been in y been publish Category [Pay and use Lounges Waiting/ Retiring/ Cloak Rooms] (Advertising Out of Home) Advertising Train Interior and Exterior) (Advertising On Station Premise (Non-	Option Option<	e NFR and A EPS Websit PnU-BSP-A PnU-BSP-F PnU-BSP-S PnU-BSP-S PnU-BSP-A PnU-BSP-A PnU-BSP-A DVT-BSP ADVT-BSP ADVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-BSP-A DVT-Intt ADVT-Intt ADVT-Intt ADVT-Intt ADVT-Intt ADVT-BSP-C AD	Advertisi te (https:/ Lot No. AKT-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- SDL-WRL- 2-RG-0H-12 2-KTS-0H-12 2-KTS-0H-12 2-KTS-0H-12 2-RG-0H-21 2-RG-0SN-10 2-SKT-0SD-	ng Cont //:ireps.g 11-23-1 9-23-1 10-23-1 5-23-1 12-23-1 12-23-1 2-22-1 3-22-1 9-22-1 12-23-1 12-23-1 12-23-1 12-23-1 12-22-1 12-22-1 12-22-1 12-22-1 12-22-1 12-22-1 22-1 22-1 40-23-2 140-23-1 139-23-1 88-2-1 28-2-1 139-23-1	Permission through h area, ROB LC gates et allowed ana allowed allowed ana allowed ana allowed ana all	Man Dil Canteen Faises ot Descrip Canteen Faises Canteen Faises (RUB, Raily tc. hent over of the side wal d interior ac 23 sqm per of r exhgibitin s in the for s, glow signt marked sps stations. operation a roid/ scrolle ises	rshad Pa aging Dire N : 0016422 Rame Division. are as foll ption acility at good advertisement coach. Ig commercement to coache dvertisement coach. Ig commercement boards & pil ace on vario advertisement	ctor 28 eshwar Media The catalog ows:- bds 182 Day ent 182 Day rior s is 182 Day rior s is 182 Day rior s is 182 Day rial ary laar nus 182 Day

- 23 have been prepared in accordance rescribed under Section 133 of the to the extent applicable.
- fed wherever necessary to suit the
- bsite and website of the company i.

For	RISHI	LASER	LIMITE
		ed/-	

	Harshad Patel
Place : Mumbai	Managing Director
Date : 31.01.2024	DIN : 00164228
	Rameshwar Media

RAILWAY

Catalogue no.	Category	Auction Date & Time	Lot No.	Lot Description	Contract period		
BSP-CF-2	[Pay and use Lounges Waiting/ Retiring/ Cloak Rooms]	05-02-24 15:00	PnU-BSP-AKT-WRL-11-23-1 PnU-BSP-NIA-WRL-9-23-1 PnU-BSP-KGB-WRL-10-23-1 PnU-BSP-SDL-WRL-5-23-1 PnU-BSP-APR-WRL-13-23-1 PnU-BSP-BUA-WRL-13-23-1	Setting up Canteen Facility at goods shed premises	1826 Days		
BSP-OHA7	(Advertising Out of Home)	05-02-24 15:00	ADVT-BSP-HGR-OH-22-22-1 ADVT-BSP-SKT-OH-18-22-1 ADVT-BSP-KHS-OH-19-22-1 ADVT-BSP-BUA-OH-17-22-1 ADVT-BSP-BRJN-OH-24-22-1 ADVT-BSP-RIG-OH-21-22-1 ADVT-BSP-BPH-OH-23-22-1 ADVT-BSP-BPH-OH-23-22-1	Permission to display advertisement through hoardings at Circulating area, ROB/RUB, Railway Colony & LC gates etc.	1826 Days		
BSP-MA9	Advertising Train Interior and Exterior)	07-02-24 15:00	ADVT-IntExt-131166-22-1 ADVT-IntExt-160292-22-1 ADVT-IntExt-154233-22-1 ADVT-IntExt-131162-22-1	Advertisement over entire exterior surface of the side wall of coaches is allowed and interior advertisement is allowed in 23 sqm per coach.	1826 Days		
BSP-IM5	(Advertising On Station Premise (Non- Digital)	08-02-24 15:00	ADVT-BSP-KTMA-OSN-140-23-1 ADVT-BSP-BJRI-OSN-141-23-1 ADVT-BSP-GAD-OSN-146-23-2 ADVCT-BSP-KDTR-OSN-147-23-1 ADVT-BSP-MDGR-OSN-139-23-1	License for exhgibiting commercial advertisings in the form of ordinary signboards, glow signboards & pillar kiosk at earmarked space on various platform of stations.	1826 Days		
			ADVT-BSP-SKT-OSD-88-2-1	Installation, operation advertisement in digital android/ scroller board inside station permises			
BSP-OSD-	BSP-OSD- MISC1 (Advertising On station premise 15:00 Digital)		ADVT-BSP-BRJN-OSD-144-23-1	License for Installation and operation of closed-curcuit television system.	1826		
MISC1			ADVT-BSP-ABKP-OSD-142-23-1	Advertisement Rights through Video Wall (LED Screen)	Days		
			ADVT-BSP-KHS-OSD-90-22-1	Installation operation & advertisement in digital android/scroller board inside station premises.			
CPR/10/	CPR/10/396 Asst. Comml. Manager S.E.C. Railway, Bilaspur						

the heir	Market (Sokhale Road (South) Dadar (M/	est). Mumbai-	-400 028 0										
Shorff Market, Gokhale Road, (South), Dadar (West), Mumbai-400 028. (i) to (iii) are the heirs and legal representatives of the deceased Parshuram Tukaram Bagade 2/ M/s. Seema Enterprises, Registered a partnership firm, Office at Shop No.1, Vra Kunj, V.P. Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly			m Tukaram fice at Shop ents and th heir say at say shall he	b Bagade 2) b No.1, Vraj nose, whose the time of e presumed	mtrs of Village Vile parle East and FP No. 191 of TPS Vile parle No.V, Taluka Andheri of Mumbai Suburban District alongwith FSI benefit as per approved plans, in favour of the Applicant society The hearing is fixed on 15/02/2024 at 3.00 p.m. Sd/- (Rajendra Veer)	T. Na		/ Ramana To)00 Email: L72300TN1	owers, 5th Fl cs@secure 1993PLC101	loor, Venkat ekloud.com 1852	t Narayana R website: v	load, www.secure	kloud.com
			ill be taken a	accordingly.	District Deputy Registrar,		EXTRACT OF THE STATEMEN QUARTER AND NI	II UF UN-P			RESULIS F	OR THE	
<u>Descrip</u>	otion of the Property, :-				Co-operative Societies, Mumbai City (3)		QUARTER AND NI		19 ENDED I	JECEMIDER		(Rs. in lakhs	s except EP
	Claimed Area				(Seal) Competent Authority,					STAN	DALONE	(- one opt Er t
	eral Deemed conveyance of land admeasurin				U/s 5A of the MOFA, 1963.		Particulars		3 months ended	• · · · · ·	1	hs ended	Year ended
	1322/1 to 15 at village Vile Parle (East), Final after deducting of road set back area about							31-Dec-23	30-Sep-23	- 31-Dec-22		31-Dec-22	31-Mar-23
plot are	ea is shown as 1215 sq. yards (1015.80 sq.	mtrs.) C/610						Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
	ng threon known in favour of the applicant so	ciety.				1	Total Income from Operations	1,081.81	1,373.71	1,910.57	4,022.99	4.952.67	6,107.60
The hea	aring is fixed on 15/02/2024 at 3.00 p.m.					2	Net Profit/(Loss) for the period (before tax,	.,	.,	.,	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	.,	
	-	Sd/-					Exceptional and/or Extraordinary items)	82.91	147.41	(245.79)	471.40	(181.51)	(272.37)
	District	i jendra V Deputy R	egistrar,		Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))	3	Net profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	82.91	147.41	(245.79)	471.40	(181.51)	(272.37)
	Co-operative S			City (3)	District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)	4	Net profit/(loss) for the period after tax						
		petent Aut			Bhandari Co-op.Bank building, 2 nd floor, P.L. kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.		(after Exceptional and/or Extraordinary items)	51.41	118.47	(236.09)	369.09	(209.70)	(273.31)
	U/S 5A		-A, 1963.		No.DDR-4/Mum./Deemed Conveyance/Notice/227/2024 Date:29/01/2024	5	Total Comprehensive income for the period (comprising profit/(loss) for the period (after tax) and			1		1	
					Application u/s <u>11</u> of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963		other Comprehensive Income(after tax)	45.90	135.82	(236.09)	371.98	(198.32)	(267.88)
	PHOTOQUIP INDI	A LIM	ITED			6	Equity Share Capital (face value of INR 5/- each)	1,670.53	1,670.53	1,670.53	1,670.53	1,670.53	1,670.53
	CIN : L74940MH1992PL				PUBLIC NOTICE	7	Reserves (Excluding Revaluation Reserves)						9,033.54
	Regd. Office - 10/116, Salt Pan Division, Vidyalan	ar College Road	, Sangam Nag	jar,	Application No. 17 of 2024	8	Earnings per share (Face value of INR 5/- each)		1				
	Antop Hill, Wadala, Mumbai Phone : 022 24110 110 Email : info@photoguip.co		u photoquip or		Gurukul Vaibhav Co-Op. Housing Society Ltd., Through its Secretary / Chairman /		not annualised			1		1	
	EVTRACT OF STATEMENT OF UNAUDITED EINANCIAL				Treasurer Having all address at Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, Applicant, Versus, 1. Shri, Ramchandra Pandurang Bhoir (Deceased), Through His		(i) Basic (INR)	0.15		(0.71)	1.10	(0.63)	(0.82)
			ITTE GOATTEN		Legal Heirs, A) Smt. Shantabai Ramchandra Bhoir, B) Shri. Jagannath Ramchandra		(ii) Diluted (INR)	0.15	0.35	(0.71)	1.10	(0.63)	(0.82)
	NINE MUNING ENDED 3131 DEG	EIVIBER, ZUZJ										(Rs. in lakhs	2 event EPS
	NINE MONTHS ENDED 31ST DEC											(
SI.	Particulars	Quarter Ended	Rs. In Lacs exc Nine Months Ended	Cept EPS figure) Quarter Ended	Bhoir, C) Shri. Kishan Ramchandra Bhoir, D) Shri. Vasudev Ramchandra Bhoir, E) Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir. H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari. I) Smt. Janabai Laxman						LIDATED		•
SI. No.		Quarter Ended 31.12.2023	Nine Months Ended 31.12.2023	Quarter Ended 31.12.2022	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, I) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A		Particulars		3 months ended	d	DLIDATED 9 month	hs ended	Year ended
No.	Particulars	Quarter Ended 31.12.2023 Unaudited	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited	Quarter Ended 31.12.2022 Unaudited	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, I) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W),		Particulars	31-Dec-23	30-Sep-23	d 31-Dec-22	DLIDATED 9 month 31-Dec-23	hs ended 31-Dec-22	Year ended 31-Mar-23
No. 1 Total	Particulars	Quarter Ended 31.12.2023	Nine Months Ended 31.12.2023	Quarter Ended 31.12.2022	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, I) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A			31-Dec-23 Unaudited	30-Sep-23 Unaudited	d 31-Dec-22 Unaudited	DLIDATED 9 month 31-Dec-23 Unaudited	hs ended 31-Dec-22 Unaudited	Year ended 31-Mar-23 Audited
No. 1 Total 2 Net (Particulars I Income from operations (Loss)/Profit for the period	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84	Quarter Ended 31.12.2022 Unaudited 291.32	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, I) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addresse No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of	1	Total Income from Operations	31-Dec-23	30-Sep-23	d 31-Dec-22	DLIDATED 9 month 31-Dec-23	hs ended 31-Dec-22	Year ended 31-Mar-23 Audited
No. 1 Total 2 Net ((befo	Particulars	Quarter Ended 31.12.2023 Unaudited	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited	Quarter Ended 31.12.2022 Unaudited	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, I) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road,	1 2		31-Dec-23 Unaudited	30-Sep-23 Unaudited	d 31-Dec-22 Unaudited	DLIDATED 9 month 31-Dec-23 Unaudited	hs ended 31-Dec-22 Unaudited	Year ended 31-Mar-23
No. 1 Total 2 Net ((befo 3 Net (Particulars	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47 (80.01)	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84 (247.08)	Quarter Ended 31.12.2022 Unaudited 291.32	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, J) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 6. M/S. Evergreen Construction, Acme Shopping Arcade, 2 nd Floor, Sona Talkies Compound, Trikamdas Road, Kandivali (W), Mumbai 400067, 7. Falcon		Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax,	31-Dec-23 Unaudited 8,794.77	30-Sep-23 Unaudited 9,419.98	d 31-Dec-22 Unaudited 12,196.65	ULIDATED 9 month 31-Dec-23 Unaudited 28,144.36	hs ended 31-Dec-22 Unaudited 35,384.89	Year ended 31-Mar-23 Audited 46,050.40
No. 1 Total 2 Net ((befo 3 Net ((after	Particulars	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84	Quarter Ended 31.12.2022 Unaudited 291.32 (94.16)	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, J) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 6. M/S. Evergreen Construction, Acme Shopping Arcade, 2 nd Floor, Sona Talkies Compound, Trikamdas Road, Kandivali (W), Mumbai 400067, 7. Falcon Crest C.H.S. Ltd., Through their Chairman/Secretary, Plot No.36, Link Road , Borivali (W),		Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	31-Dec-23 Unaudited 8,794.77	30-Sep-23 Unaudited 9,419.98	d 31-Dec-22 Unaudited 12,196.65	ULIDATED 9 month 31-Dec-23 Unaudited 28,144.36	hs ended 31-Dec-22 Unaudited 35,384.89	Year ended 31-Mar-23 Audited 46,050.40 (9,926.79
No. 1 Total 2 Net ((befo 3 Net ((after 4 Net (Particulars	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47 (80.01)	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84 (247.08)	Quarter Ended 31.12.2022 Unaudited 291.32 (94.16)	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, J) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 6. M/S. Evergreen Construction, Acme Shopping Arcade, 2 nd Floor, Sona Talkies Compound, Trikamdas Road, Kandivali (W), Mumbai 400067, 7. Falcon Crest C.H.S. Ltd., Through their Chairman/Secretary, Plot No.36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 8. The Additional Collector/Competent Authority (ULC) Mumbai		Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax	31-Dec-23 Unaudited 8,794.77 (1,296.16) (1,296.16)	30-Sep-23 Unaudited ' 9,419.98 (1,694.90) (1,694.90)	d 31-Dec-22 Unaudited 12,196.65 (2,671.72) (2,671.72)	JUDATED 9 month 31-Dec-23 Unaudited 28,144.36 (4,522.59) (4,522.59)	hs ended 31-Dec-22 Unaudited 35,384.89 (6,890.51) (6,890.51)	Year ended 31-Mar-23 Audited 46,050.40 (9,926.79) (9,926.79)
No. 1 Total 2 Net ((befo 3 Net ((after 4 Net ((after	Particulars	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47 (80.01) (80.01)	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84 (247.08) (247.08)	Quarter Ended 31.12.2022 Unaudited 291.32 (94.16) (94.16)	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, J) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 6. M/S. Evergreen Construction, Acme Shopping Arcade, 2 nd Floor, Sona Talkies Compound, Trikamdas Road, Kandivali (W), Mumbai 400067, 7. Falcon Crest C.H.S. Ltd., Through their Chairman/Secretary, Plot No.36, Link Road , Borivali (W),	3	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	31-Dec-23 Unaudited 8,794.77 (1,296.16)	30-Sep-23 Unaudited ' 9,419.98 (1,694.90)	d 31-Dec-22 Unaudited 12,196.65 (2,671.72)	UDATED 9 month 31-Dec-23 Unaudited 28,144.36 (4,522.59)	hs ended 31-Dec-22 Unaudited 35,384.89 (6,890.51)	Year ended 31-Mar-23 Audited 46,050.40 (9,926.79) (9,926.79)
No. 1 Total 2 Net ((befc 3 Net ((after 4 Net ((after 5 Total (Corr	Particulars	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47 (80.01) (80.01) (92.15)	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84 (247.08) (247.08) (284.46)	Quarter Ended 31.12.2022 Unaudited 291.32 (94.16) (94.16) (115.08)	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, J) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 6. M/S. Evergreen Construction, Acme Shopping Arcade, 2 nd Floor, Sona Talkies Compound, Trikamdas Road, Kandivali (W), Mumbai 400067, 7. Falcon Crest C.H.S. Ltd., Through their Chairman/Secretary, Plot No.36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 8. The Additional Collector/Competent Authority (ULC) Mumbai Suburban District, New Administrative Building, Near Chetana College, Bandra (E), Mumbai 400051, Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their, say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any	3	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive income for the period	31-Dec-23 Unaudited 8,794.77 (1,296.16) (1,296.16)	30-Sep-23 Unaudited ' 9,419.98 (1,694.90) (1,694.90)	d 31-Dec-22 Unaudited 12,196.65 (2,671.72) (2,671.72)	JUDATED 9 month 31-Dec-23 Unaudited 28,144.36 (4,522.59) (4,522.59)	hs ended 31-Dec-22 Unaudited 35,384.89 (6,890.51) (6,890.51)	Year ended 31-Mar-23 Audited 46,050.40 (9,926.79) (9,926.79)
No. 1 Total 2 Net ((befc 3 Net ((after 4 Net ((after 5 Total (Corr and C	Particulars	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47 (80.01) (80.01) (92.15) (92.13)	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84 (247.08) (247.08) (284.46) (284.42)	Quarter Ended 31.12.2022 Unaudited 291.32 (94.16) (94.16) (115.08) (115.07)	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, J) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 6. M/S. Evergreen Construction, Acme Shopping Arcade, 2 nd Floor, Sona Talkies Compound, Trikamdas Road, Kandivali (W), Mumbai 400067, 7. Falcon Crest C.H.S. Ltd., Through their Chairman/Secretary, Plot No.36, Link Road , Borivali (W), Mumbai 400091, 8. The Additional Collector/Competent Authority (ULC) Mumbai Suburban District, New Administrative Building, Near Chetana College, Bandra (E), Mumbai 400051, Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their, say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be	3	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	31-Dec-23 Unaudited 8,794.77 (1,296.16) (1,296.16)	30-Sep-23 Unaudited 9,419.98 (1,694.90) (1,694.90) (1,711.06)	d 31-Dec-22 Unaudited 12,196.65 (2,671.72) (2,671.72)	JUDATED 9 month 31-Dec-23 Unaudited 28,144.36 (4,522.59) (4,522.59)	hs ended 31-Dec-22 Unaudited 35,384.89 (6,890.51) (6,890.51)	Year ended 31-Mar-23 Audited 46,050.40 (9,926.79) (9,926.79) (9,926.79) (9,875.52)
No. 1 Total 2 Net ((befo 3 Net ((after 4 Net ((after 5 Total (Corr and 0 6 Equit	Particulars	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47 (80.01) (80.01) (92.15)	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84 (247.08) (247.08) (284.46)	Quarter Ended 31.12.2022 Unaudited 291.32 (94.16) (94.16) (115.08) (115.07)	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, I) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 6. M/S. Evergreen Construction, Acme Shopping Arcade, 2 nd Floor, Sona Talkies Compound, Trikamdas Road, Kandivali (W), Mumbai 400067, 7. Falcon Crest C.H.S. Ltd., Through their Chairman/Secretary, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 8. The Additional Collector/Competent Authority (ULC) Mumbai Suburban District, New Administrative Building, Near Chetana College, Bandra (E), Mumbai 400051, Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their, say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.	3	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive income for the period (after tax) and (comprising profit/(loss) for the period (after tax) and	31-Dec-23 Unaudited 8,794.77 (1,296.16) (1,296.16) (1,346.07)	30-Sep-23 Unaudited 9,419.98 (1,694.90) (1,694.90) (1,711.06) (1,708.17)	d 31-Dec-22 Unaudited 12,196.65 (2,671.72) (2,671.72) (2,932.47)	JUDATED 9 month 31-Dec-23 Unaudited 28,144.36 (4,522.59) (4,522.59) (4,648.10)	hs ended 31-Dec-22 Unaudited 35,384.89 (6,890.51) (6,890.51) (7,253.71)	Year ended 31-Mar-23 Audited 46,050.40 (9,926.79) (9,926.79) (9,875.52) (9,875.64)
No. 1 Total 2 Net ((befc 3 Net ((after 4 Net ((after 5 Total (Corr and (6 Equit 7 Other	Particulars	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47 (80.01) (80.01) (92.15) (92.13)	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84 (247.08) (247.08) (284.46) (284.42)	Quarter Ended 31.12.2022 Unaudited 291.32 (94.16) (94.16) (115.08) (115.07)	 Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, J) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 6. M/S. Evergreen Construction, Acme Shopping Arcade, 2^{ad} Floor, Sona Talkies Compound, Trikamdas Road, Kandivali (W), Mumbai 400067, 7. Falcon Crest C.H.S. Ltd., Through their Chairman/Secretary, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 8. The Additional Collector/Competent Authority (ULC) Mumbai Suburban District, New Administrative Building, Near Chetana College, Bandra (E), Mumbai 400051, Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their, say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. 	3	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive income for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax)	31-Dec-23 Unaudited 8,794.77 (1,296.16) (1,296.16) (1,346.07) (1,346.07)	30-Sep-23 Unaudited 9,419.98 (1,694.90) (1,694.90) (1,711.06) (1,708.17)	d 31-Dec-22 Unaudited 12,196.65 (2,671.72) (2,932.47) (2,932.47)	LIDATED 9 month 31-Dec-23 Unaudited 28,144.36 (4,522.59) (4,522.59) (4,648.10) (4,645.21)	hs ended 31-Dec-22 Unaudited 35,384.89 (6,890.51) (6,890.51) (7,253.71) (7,242.33)	Year ended 31-Mar-23 Audited 46,050.40 (9,926.79) (9,926.79) (9,926.79) (9,875.52) (9,875.64) 1,670.53
No. 1 Total 2 Net ((befc 3 Net ((after 4 Net ((after 5 Total (Corr and (6 Equit 7 Other 8 Earni	Particulars	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47 (80.01) (80.01) (92.15) (92.13) 516.24 -	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84 (247.08) (247.08) (284.46) (284.46) (284.42) 516.24	Quarter Ended 31.12.2022 Unaudited 291.32 (94.16) (94.16) (115.08) (115.07) 480.08	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, J) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 6. M/S. Evergreen Construction, Acme Shopping Arcade, 2 ^{ad} Floor, Sona Talkies Compound, Trikamdas Road, Kandivali (W), Mumbai 400067, 7. Falcon Crest C.H.S. Ltd., Through their Chairman/Secretary, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 8. The Additional Collector/Competent Authority (ULC) Mumbai Suburban District, New Administrative Building, Near Chetana College, Bandra (E), Mumbai 400051, Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their, say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property :-	3	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive income for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax) Equity Share Capital (face value of INR 5/- each) Reserves (Excluding Revaluation Reserves) Earnings per share (Face value of INR 5/- each)	31-Dec-23 Unaudited 8,794.77 (1,296.16) (1,296.16) (1,346.07) (1,346.07)	30-Sep-23 Unaudited 9,419.98 (1,694.90) (1,694.90) (1,711.06) (1,708.17)	d 31-Dec-22 Unaudited 12,196.65 (2,671.72) (2,932.47) (2,932.47)	LIDATED 9 month 31-Dec-23 Unaudited 28,144.36 (4,522.59) (4,522.59) (4,648.10) (4,645.21)	hs ended 31-Dec-22 Unaudited 35,384.89 (6,890.51) (6,890.51) (7,253.71) (7,242.33)	Year ended 31-Mar-23 Audited 46,050.40 (9,926.79) (9,926.79) (9,875.52) (9,875.64) 1,670.53
No. 1 Total 2 Net ((befc 3 Net ((after 4 Net ((after 5 Total (Corr and () 6 Equit 7 Othel 8 Earni 1. Basic	Particulars	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47 (80.01) (80.01) (92.15) (92.15) (92.13) 516.24 - (1.78)	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84 (247.08) (247.08) (247.08) (284.46) (284.46) (284.42) 516.24 - (5.51)	Quarter Ended 31.12.2022 Unaudited 291.32 (94.16) (94.16) (115.08) (115.07) 480.08 - (2.40)	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, J) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 6. M/S. Evergreen Construction, Acme Shopping Arcade, 2 nd Floor, Sona Talkies Compound, Trikamdas Road, Kandivali (W), Mumbai 400067, 7. Falcon Crest C.H.S. Ltd., Through their Chairman/Secretary, Plot No.36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 8. The Additional Collector/Competent Authority (ULC) Mumbai Suburban District, New Administrative Building, Near Chetana College, Bandra (E), Mumbai 400051, Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their, say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.	3 4 5 6 7	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive income for the period (after tax) and other Comprehensive income for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax) Equity Share Capital (face value of INR 5/- each) Reserves (Excluding Revaluation Reserves) Earnings per share (Face value of INR 5/- each) not annualised	31-Dec-23 Unaudited 8,794.77 (1,296.16) (1,296.16) (1,346.07) (1,346.07) 1,670.53	30-Sep-23 Unaudited 9,419.98 (1,694.90) (1,711.06) (1,708.17) 1,670.53	d 31-Dec-22 Unaudited 12,196.65 (2,671.72) (2,932.47) (2,932.47) 1,670.53	LIDATED 9 month 31-Dec-23 Unaudited 28,144.36 (4,522.59) (4,522.59) (4,648.10) (4,645.21) 1,670.53	hs ended 31-Dec-22 Unaudited 35,384.89 (6,890.51) (6,890.51) (7,253.71) (7,253.71) (7,242.33) 1,670.53	Year ended 31-Mar-23 Audited 46,050.40 (9,926.79) (9,875.52) (9,875.64) 1,670.53 5,074.80
No.1Total2Net ((befc)3Net ((after4Net ((after5Total (Corr and 06Equit7Other8Earni	Particulars	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47 (80.01) (80.01) (92.15) (92.13) 516.24 -	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84 (247.08) (247.08) (284.46) (284.46) (284.42) 516.24	Quarter Ended 31.12.2022 Unaudited 291.32 (94.16) (94.16) (115.08) (115.07) 480.08 - (2.40)	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, J) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 6. M/S. Evergreen Construction, Acme Shopping Arcade, 2 nd Floor, Sona Talkies Compound, Trikamdas Road, Kandivali (W), Mumbai 400067, 7. Falcon Crest C.H.S. Ltd., Through their Chairman/Secretary, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 8. The Additional Collector/Competent Authority (ULC) Mumbai Suburban District, New Administrative Building, Near Chetana College, Bandra (E), Mumbai 400051, Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their, say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property :- Unilateral Conveyance of the land admeasuring about 1130.84 sq.mtrs. and proportionate Rights in R.G. Area admeasuring CTS.No. 251/A/3 corresponding to Survey No. 36/3 and	3 4 5 6 7	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive income for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax) Equity Share Capital (face value of INR 5/- each) Reserves (Excluding Revaluation Reserves) Earnings per share (Face value of INR 5/- each) not annualised (i) Basic (INR)	31-Dec-23 Unaudited 8,794.77 (1,296.16) (1,296.16) (1,346.07) (1,346.07) 1,670.53 (1.65)	30-Sep-23 Unaudited 9,419.98 (1,694.90) (1,711.06) (1,708.17) 1,670.53 (1.80)	d 31-Dec-22 Unaudited 12,196.65 (2,671.72) (2,932.47) (2,932.47) 1,670.53 (6.31)	LIDATED 9 month 31-Dec-23 Unaudited 28,144.36 (4,522.59) (4,522.59) (4,648.10) (4,645.21) 1,670.53 (5.68)	hs ended 31-Dec-22 Unaudited 35,384.89 (6,890.51) (6,890.51) (7,253.71) (7,242.33) 1,670.53 (15.04)	Year ended 31-Mar-23 Audited 46,050.4((9,926.79 (9,926.79 (9,875.52 (9,875.64 1,670.53 5,074.8((14.62
No. 1 Total 2 Net ((befor 3 Net () (after 4 Net () (after 5 Total (Corr and () 6 Equit 7 Others: 8 Earni 1. Basic 2 Dilutes: a) The mon 33 o afor Corr	Particulars I Income from operations (Loss)/Profit for the period ore Tax and Exceptional items) (Loss)/Profit for the period before tax er Exceptional items) (Loss)/Profit for the period after tax er Exceptional items) I Comprehensive Income for the period mprising (Loss)/Profit for the period (after tax) Other Comprehensive Income (after tax)] ity Share Capital of Rs.10/- each er equity (Excluding Revaluation Reserve) ings Per Share (of Rs.10/- each) ic: ted: above is an extract of the detailed format of Unaudit ths ended 31st December, 2023, filed with the Stock Exc of SEBI (Listing Obligations and Disclosure Requireme readid Financial Results are available on the website of mpany's website (www.photoquip.com).	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47 (80.01) (80.01) (92.15) (92.15) (92.13) 516.24 (1.78) (1.78) (1.78) ed Financial Res schange on 31st Ja nts) Regulations BSE Limited (ww	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84 (247.08) (247.08) (284.46) (284.46) (284.42) 516.24 - (5.51) (5.51) (5.51) sults for the qu anuary, 2024 u s, 2015. The fu	Quarter Ended 31.12.2022 Unaudited 291.32 (94.16) (94.16) (115.08) (115.07) 480.08 - (2.40) (2.40) (2.40) uarter and nine nder Regulation ull format of the :om) and on the	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, I) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Addresse of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 6. M/S. Evergreen Construction, Acme Shopping Arcade, 2 nd Floor, Sona Talkies Compound, Trikamdas Road, Kandivali (W), Mumbai 400067, 7. Falcon Crest C.H.S. Ltd., Through their Chairman/Secretary, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 8. The Additional Collector/Competent Authority (ULC) Mumbai Suburban District, New Administrative Building, Near Chetana College, Bandra (E), Mumbai 400051, Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their, say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property := Claimed Area Unilateral Conveyance of the land admeasuring about 1130.84 sq.mtrs. and proportionate Rights in R.G. Area admeasuring 199.56 Sq. Mtrs. aggregate total 1330.39 Sq. Mtrs.out of	3 4 5 6 7 8 Note: 1. Thu Jar the the	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive income for the period (after tax) and (or before tax) Equity Share Capital (tace value of INR 5/- each) Reserves (Excluding Revaluation Reserves) Earnings per share (Face value of INR 5/- each) not annualised (i) Basic (INR) (ii) Diluted (INR) a above financial results have been reviewed by the Anuary 31, 2024. The above is an extract of the detailed SEBI (Listing Obligations and Disclosure Requireme websites of the Stock Exchange(s) viz, www.nseind	31-Dec-23 Unaudited 8,794.77 (1,296.16) (1,296.16) (1,346.07) (1,346.07) 1,670.53 (1.65) (1.65) (1.65) Audit Committee d format of Quar ents) Regulation dia.com and ww	30-Sep-23 Unaudited 9,419.98 (1,694.90) (1,711.06) (1,708.17) 1,670.53 (1,80) (1,80) (1,80) (1,80) (1,80)	d 31-Dec-22 Unaudited 12,196.65 (2,671.72) (2,932.47) (2,932.47) (2,932.47) (2,932.47) (6.31) (6.26) by the Board of the source of the source of	LIDATED 9 month 31-Dec-23 Unaudited 28,144.36 (4,522.59) (4,522.59) (4,648.10) (4,645.21) 1,670.53 (5.68) (hs ended 31-Dec-22 Unaudited 35,384.89 (6,890.51) (6,890.51) (7,253.71) (7,253.71) (7,242.33) 1,670.53 (15.04) (14.93) eir respective m nanges under R anacial Results ecurekloud.com	Year ended 31-Mar-23 Audited 46,050.40 (9,926.79) (9,926.79) (9,875.52) (9,875.64) 1,670.53 5,074.80 (14.62) (14.54) meetings held of Regulation 33 of are available of n
No. 1 Total 2 Net ((befo 3 Net ((after 4 Net ((after 4 Net ((after 5 Total (Corr and C 6 Equit 7 Other 8 Earni 1. Basic 2 Dilute Notes: a) The mon' 3 3 o afore Com	Particulars I Income from operations (Loss)/Profit for the period ore Tax and Exceptional items) (Loss)/Profit for the period before tax er Exceptional items) (Loss)/Profit for the period after tax er Exceptional items) I Comprehensive Income for the period mprising (Loss)/Profit for the period (after tax) Other Comprehensive Income (after tax)] ity Share Capital of Rs.10/- each er equity (Excluding Revaluation Reserve) hings Per Share (of Rs.10/- each) ic: ted: above is an extract of the detailed format of Unaudit this ended 31st December, 2023, filed with the Stock Exc of SEBI (Listing Obligations and Disclosure Requireme ersaid Financial Results are available on the website of	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47 (80.01) (80.01) (92.15) (92.15) (92.13) 516.24 (1.78) (1.78) (1.78) (1.78) (1.78) Scharge on 31st Ja rhts) Regulations BSE Limited (ww	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84 (247.08) (247.08) (247.08) (284.46) (284.46) (284.42) 516.24 - (5.51) (5.51) (5.51) (5.51) sults for the quanuary, 2024 u st, 2015. The fu ww.bseindia.c	Quarter Ended 31.12.2022 Uraudited 291.32 (94.16) (94.16) (115.08) (115.07) 480.08 (2.40) (2.40) (2.40) (2.40) uarter and nine nder Regulation ull format of the som) and on the ard of Directors	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, J) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Addresse of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4 Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 6. M/S. Evergreen Construction, Acme Shopping Arcade, 2 nd Floor, Sona Talkies Compound, Trikamdas Road, Kandivali (W), Mumbai 400067, 7. Falcon Crest C.H.S. Ltd., Through their Chairman/Sceretary, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 8. The Additional Collector/Competent Authority (ULC) Mumbai Suburban District, New Administrative Building, Near Chetana College, Bandra (E), Mumbai 400051, Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their, say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property := Claimed Area Unilateral Conveyance of the land admeasuring about 1130.84 sq.mtrs. and proportionate Rights in R.G. Area admeasuring 199.56 Sq. Mtrs. aggregate total 1330.39 Sq. Mtrs.out of 3888.70 Sq. Mtrs. from land bearing CTS.No. 251/A/3 corresponding to Survey No. 36/3 and 36/2/A, alongwith Proportionate Rights in FSI advantage of Road Set - Back/ D.P. Road area admeasuring 540.14 Sq. Mtrs.; out of 1578.80 Sq. Mtrs. in the Revenue Village - Borivali; Taluka - Borivali; with building standin	3 4 5 6 7 8 Note: 1. Thi Jar the the the 2. Thi	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive income for the period (comprising profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax) Equity Share Capital (face value of INR 5/- each) Reserves (Excluding Revaluation Reserves) Earnings per share (Face value of INR 5/- each) not annualised (i) Basic (INR) (ii) Diluted (INR)	31-Dec-23 Unaudited 8,794.77 (1,296.16) (1,296.16) (1,346.07) (1,346.07) 1,670.53 (1.65) (1.65) (1.65) Audit Committee d format of Quar ents) Regulation dia.com and ww	30-Sep-23 Unaudited 9,419.98 (1,694.90) (1,711.06) (1,708.17) 1,670.53 (1,80) (1,80) (1,80) (1,80) (1,80)	d 31-Dec-22 Unaudited 12,196.65 (2,671.72) (2,932.47) (2,932.47) (2,932.47) (2,932.47) (6.31) (6.26) by the Board of the source of the source of	LIDATED 9 month 31-Dec-23 Unaudited 28,144.36 (4,522.59) (4,522.59) (4,648.10) (4,645.21) 1,670.53 (5.68) (hs ended 31-Dec-22 Unaudited 35,384.89 (6,890.51) (6,890.51) (7,253.71) (7,253.71) (7,242.33) 1,670.53 (15.04) (14.93) eir respective m nanges under R anacial Results ecurekloud.com	Year ended 31-Mar-23 Audited 46,050.4((9,926.79 (9,926.79 (9,875.52 (9,875.64 1,670.53 5,074.8((14.62 (14.54 neetings held Regulation 33 are available in n
No. 1 Total 2 Net ((befc 3 Net ((after 4 Net ((after 5 Total (Corr and (6 Equit 7 Other 8 Earni 1. Basic 2 Dilute Notes: a) The mon 33 o afore Com b) The at th	Particulars I Income from operations (Loss)/Profit for the period ore Tax and Exceptional items) (Loss)/Profit for the period before tax er Exceptional items) (Loss)/Profit for the period after tax er Exceptional items) I Comprehensive Income for the period mprising (Loss)/Profit for the period (after tax)) Ity Share Capital of Rs.10/- each er equity (Excluding Revaluation Reserve) tings Per Share (of Rs.10/- each) it; ted: above is an extract of the detailed format of Unaudit this ended 31st December, 2023, filed with the Stock Exc of SEBI (Listing Obligations and Disclosure Requireme resaid Financial Results are available on the website of mpany's website (www.photoquip.com). above results have been reviewed by the Audit Comr	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47 (80.01) (80.01) (92.15) (92.15) (92.13) 516.24 (1.78) (1.78) (1.78) (1.78) ed Financial Res change on 31st Jz mts) Regulations BSE Limited (ww hittee and approv y Auditors of the	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84 (247.08) (247.08) (247.08) (284.46) (284.46) (284.42) 516.24 - (5.51) (5.51) (5.51) (5.51) sults for the quanuary, 2024 u st, 2015. The fu ww.bseindia.c	Quarter Ended 31.12.2022 Uraudited 291.32 (94.16) (94.16) (115.08) (115.07) 480.08 (2.40) (2.40) (2.40) (2.40) uarter and nine nder Regulation ull format of the som) and on the ard of Directors <i>y</i> e carried out a	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, J) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 6. M/S. Evergreen Construction, Acme Shopping Arcade, 2 ^{md} Floor, Sona Talkies Compound, Trikamdas Road, Kandivali (W), Mumbai 400067, 7. Falcon Crest C.H.S. Ltd., Through their Chairman/Secretary, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 8. The Additional Collector/Competent Authority (ULC) Mumbai Suburban District, New Administrative Building, Near Chetana College, Bandra (E), Mumbai 400051, Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their, say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property :- Unilateral Conveyance of the land admeasuring about 1130.84 sq.mtrs. and proportionate Rights in R.G. Area admeasuring 199.56 Sq. Mtrs. aggregate total 1330.39 Sq. Mtrs.out of 3888.70 Sq. Mtrs. from land bearing CTS.No. 251/A/3 corresponding to Survey No. 36/3 and 36/2/A, alongwith Proportionate Rights in FSI advantage of Road Set - Back/ D.P. Road area admeasuring 540.14 Sq. Mtrs.; out of 1578.80 Sq. Mtrs. in the Revenue Village - Borivali; Taluka - Borivali; with building standing thereon namely Gurukul Vaibhav Co-op. Housing Society Ltd; situated at Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091.; in the Mumbai Sub	3 4 5 6 7 8 Note: 1. Thi Jar the the 2. Thi be 3. Exc	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive income for the period (comprising profit/(loss) for the period after tax) and other Comprehensive Income(after tax) Equity Share Capital (face value of INR 5/- each) Reserves (Excluding Revaluation Reserves) Earnings per share (Face value of INR 5/- each) not annualised (i) Basic (INR) (ii) Diluted (INR) e above financial results have been reviewed by the Atuary 31, 2024. The above is an extract of the detailed SEBI (Listing Obligations and Disclosure Requireme websites of the Stock Exchange(s) viz., www.nseind a impact on net profit / loss, total comprehensive i disclosed by means of a footnote. epitional and/or Extraordinary items adjusted in the	31-Dec-23 Unaudited 8,794.77 (1,296.16) (1,296.16) (1,346.07) (1,346.07) (1,346.07) 1,670.53 (1.65)(30-Sep-23 Unaudited 9,419.98 (1,694.90) (1,711.06) (1,711.06) (1,708.17) 1,670.53 (1.80) (1.80) (1.80) (1.80) (1.80) (1.80)	d 31-Dec-22 Unaudited 12,196.65 (2,671.72) (2,932.47) (2,932.47) (2,932.47) 1,670.53 (6.31) (6.26) by the Board of tesults filed with full format of and the Comp financial item(JLIDATED 9 month 31-Dec-23 Unaudited 28,144.36 (4,522.59) (4,522.59) (4,648.10) (4,645.21) 1,670.53 (5.68) (5.68) (5.68) (5.68) (5.68) (5.68) (5.68) (5.68) (5.68) (5.68) (5.68) (5.68) (5.68) (5.68) (5.68) (5.68) (5.68) (5.68)	hs ended 31-Dec-22 Unaudited 35,384.89 (6,890.51) (6,890.51) (7,253.71) (7,253.71) (7,242.33) 1,670.53 (15.04) (14.93) eir respective m hanges under R hanges under R hanges under R	Year ended 31-Mar-23 Audited 46,050.40 (9,926.79) (9,926.79) (9,875.52) (9,875.64) 1,670.53 5,074.80 (14.62) (14.54) meetings held c tegulation 33 are available c n ting policies sha
No. 1 Total 2 Net ((befc 3 Net ((after 4 Net ((after 5 Total (Corr and (6 Equit 7 Other 8 Earni 1. Basic 2 Dilute Notes: a) The mon 33 o afore Com b) The at th	Particulars Income from operations (Loss)/Profit for the period ore Tax and Exceptional items) (Loss)/Profit for the period before tax er Exceptional items) (Loss)/Profit for the period after tax er Exceptional items) I Comprehensive Income for the period mprising (Loss)/Profit for the period (after tax) Other Comprehensive Income (after tax)] ity Share Capital of Rs.10/- each er equity (Excluding Revaluation Reserve) tings Per Share (of Rs.10/- each) ic: ted: above is an extract of the detailed format of Unaudit this ended 31st December, 2023, filed with the Stock Exc of SEBI (Listing Obligations and Disclosure Requireme resaid Financial Results are available on the website of npany's website (www.photoquip.com). above results have been reviewed by the Audit Comr heir meeting held on 31st January, 2024. The Statutor	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47 (80.01) (80.01) (92.15) (92.15) (92.13) 516.24 (1.78) (1.78) (1.78) (1.78) ed Financial Res change on 31st Jz mts) Regulations BSE Limited (ww hittee and approv y Auditors of the	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84 (247.08) (247.08) (247.08) (284.46) (284.46) (284.42) 516.24 (5.51) (5.51) sults for the qu anuary, 2024 u s, 2015. The fu ww.bseindia.c ved by the Boa Company hav hotoquip India Sd/-	Quarter Ended 31.12.2022 Unaudited 291.32 (94.16) (94.16) (115.08) (115.07) 480.08 (115.07) 480.08 (2.40) (2.40) (2.40) (2.40) uter and nine nder Regulation ull format of the som) and on the ard of Directors ve carried out a a Limited	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, J) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 6. M/S. Evergreen Construction, Acme Shopping Arcade, 2 nd Floor, Sona Talkies Compound, Trikamdas Road, Kandivali (W), Mumbai 400067, 7. Falcon Crest C.H.S. Ltd., Through their Chairman/Sceretary, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 8. The Additional Collector/Competent Authority (ULC) Mumbai Suburban District, New Administrative Building, Near Chetana College, Bandra (E), Mumbai 400051, Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their, say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property :- Unilateral Conveyance of the land admeasuring about 1130.84 sq.mtrs. and proportionate Rights in R.G. Area admeasuring 199.56 Sq. Mtrs. aggregate total 1330.39 Sq. Mtrs.out of 388.70 Sq. Mtrs. from land bearing CTS.No. 251/A/3 corresponding to Survey No. 36/3 and 36/2/A, alongwith Proportionate Rights in FSI advantage of Road Set - Back/ D.P. Road area admeasuring 540.14 Sq. Mtrs.; out of 1578.80 Sq. Mtrs. in the Revenue Village - Borivali; Taluka - Borivali; with building standing thereon namely Gurukul Vaibhav Co-op. Housing Society Ltd; situated at Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091.; in the Mumbai Subu	3 4 5 6 7 8 Note: 1. Thi Jar the the 2. Thi be 3. Exc	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive income for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax) Equity Share Capital (face value of INR 5/- each) Reserves (Excluding Revaluation Reserves) Earnings per share (Face value of INR 5/- each) not annualised (i) Basic (INR) (ii) Diluted (INR) e above financial results have been reviewed by the Aruary 31, 2024. The above is an extract of the detailed SEBI (Listing Obligations and Disclosure Requireme websites of the Stock Exchange(s) viz., www.nseind e impact on net profit / loss, total comprehensive i disclosed by means of a footnote.	31-Dec-23 Unaudited 8,794.77 (1,296.16) (1,296.16) (1,346.07) (1,346.07) (1,346.07) 1,670.53 (1.65)(30-Sep-23 Unaudited 9,419.98 (1,694.90) (1,711.06) (1,711.06) (1,708.17) 1,670.53 (1.80) (1.80) (1.80) (1.80) (1.80) (1.80)	d 31-Dec-22 Unaudited 12,196.65 (2,671.72) (2,932.47) (2,932.47) (2,932.47) 1,670.53 (6.31) (6.26) by the Board of tesults filed with full format of and the Comp financial item(JLIDATED 9 month 31-Dec-23 Unaudited 28,144.36 (4,522.59) (4,522.59) (4,648.10) (4,645.21) 1,670.53 (5.68) (6.64) (7.70) (8.70)	hs ended 31-Dec-22 Unaudited 35,384.89 (6,890.51) (6,890.51) (7,253.71) (7,253.71) (7,242.33) 1,670.53 (15.04) (14.93) teir respective manancial Results respective manancial Results teurekloud.com e(s) in accountitudes / AS Rule	Year ended 31-Mar-23 Audited 46,050.40 (9,926.79) (9,926.79) (9,875.52) (9,875.64) 1,670.53 5,074.80 (14.62) (14.54) meetings held of tegulation 33 of are available of n ting policies sha es, whichever
No. 1 Total 2 Net ((befc 3 Net ((after 4 Net ((after 5 Total (Corr and (6 Equit 7 Other 8 Earni 1. Basic 2 Dilute Notes: a) The mon 33 o afore Com b) The at th	Particulars I Income from operations (Loss)/Profit for the period ore Tax and Exceptional items) (Loss)/Profit for the period before tax er Exceptional items) (Loss)/Profit for the period after tax er Exceptional items) I Comprehensive Income for the period mprising (Loss)/Profit for the period (after tax)) Other Comprehensive Income (after tax)] Other Comprehens	Quarter Ended 31.12.2023 Unaudited 422.47 (80.01) (80.01) (92.15) (92.15) (92.15) (92.13) 516.24 (1.78) (1.78) (1.78) ed Financial Res change on 31st Jants) Regulations BSE Limited (www hittee and approv y Auditors of the For PI	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited 1,058.84 (247.08) (247.08) (247.08) (284.46) (284.42) 516.24 - (5.51) (5.51) sults for the qu anuary, 2024 u c, 2015. The fu ww.bseindia.c ved by the Boa c Company hav hotoquip India	Quarter Ended 31.12.2022 Unaudited 291.32 (94.16) (94.16) (115.08) (115.08) (115.07) 480.08 (2.40) (2.40) (2.40) (2.40) uarter and nine nder Regulation ull format of the som) and on the ard of Directors ve carried out a b Limited i	Shri. Mohan Ramchandra Bhoir, F) Shri. Ramesh Ramchandra Bhoir, G) Shri. Naresh Ramchandra Bhoir, H) Smt. Laxmibai Moreshwar Bhandari, J) Smt. Janabai Laxman Bhandari, J) Smt. Shakuntala Pandurang Bhoir, Last Known Address of Addressee No. 1A to 1J, Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 2. M/S. Gurukul Corporation, 3. Mr. Arvind Ramchandra Rane, (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 4) Mr. R. N. Pal (Chief Promoter of Gurukul Vaibhav CHSL (Prop), 5. M/S. Evergreen Builders, Last Known Address of Addressee No. 2 to 5 Survey No. 36(2A) & 36(3), CTS No. 251/A/3, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 6. M/S. Evergreen Construction, Acme Shopping Arcade, 2 ^{md} Floor, Sona Talkies Compound, Trikamdas Road, Kandivali (W), Mumbai 400067, 7. Falcon Crest C.H.S. Ltd., Through their Chairman/Secretary, Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091, 8. The Additional Collector/Competent Authority (ULC) Mumbai Suburban District, New Administrative Building, Near Chetana College, Bandra (E), Mumbai 400051, Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their, say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property :- Unilateral Conveyance of the land admeasuring about 1130.84 sq.mtrs. and proportionate Rights in R.G. Area admeasuring 199.56 Sq. Mtrs. aggregate total 1330.39 Sq. Mtrs.out of 3888.70 Sq. Mtrs. from land bearing CTS.No. 251/A/3 corresponding to Survey No. 36/3 and 36/2/A, alongwith Proportionate Rights in FSI advantage of Road Set - Back/ D.P. Road area admeasuring 540.14 Sq. Mtrs.; out of 1578.80 Sq. Mtrs. in the Revenue Village - Borivali; Taluka - Borivali; with building standing thereon namely Gurukul Vaibhav Co-op. Housing Society Ltd; situated at Plot No. 36, Link Road, Borivali (W), Mumbai 400091.; in the Mumbai Sub	3 3 4 5 5 6 7 8 Note: 1. Th 5 8 Note: 1. Th 5 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8 8	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive income for the period (comprising profit/(loss) for the period after tax) and other Comprehensive Income(after tax) Equity Share Capital (face value of INR 5/- each) Reserves (Excluding Revaluation Reserves) Earnings per share (Face value of INR 5/- each) not annualised (i) Basic (INR) (ii) Diluted (INR) e above financial results have been reviewed by the Atuary 31, 2024. The above is an extract of the detailed SEBI (Listing Obligations and Disclosure Requireme websites of the Stock Exchange(s) viz., www.nseind a impact on net profit / loss, total comprehensive i disclosed by means of a footnote. epitional and/or Extraordinary items adjusted in the	31-Dec-23 Unaudited 8,794.77 (1,296.16) (1,296.16) (1,346.07) (1,346.07) (1,346.07) 1,670.53 (1.65)(30-Sep-23 Unaudited 9,419.98 (1,694.90) (1,711.06) (1,711.06) (1,708.17) 1,670.53 (1.80) (1.80) (1.80) (1.80) (1.80) (1.80)	d 31-Dec-22 Unaudited 12,196.65 (2,671.72) (2,932.47) (2,932.47) (2,932.47) 1,670.53 (6.31) (6.26) by the Board of tesults filed with full format of and the Comp financial item((in accordance	JLIDATED 9 month 31-Dec-23 Unaudited 28,144.36 (4,522.59) (4,522.59) (4,648.10) (4,645.21) 1,670.53 (5.68) (6.64) (7.70) (8.70)	hs ended 31-Dec-22 Unaudited 35,384.89 (6,890.51) (6,890.51) (7,253.71) (7,253.71) (7,242.33) 1,670.53 (15.04) (14.93) eir respective m hanges under R nancial Results ecurekloud.com e(s) in accounti tules / AS Rule ureKloud Techn	Year ended 31-Mar-23 Audited 46,050.40 (9,926.79) (9,926.79) (9,875.52) (9,875.64) 1,670.53 5,074.80 (14.62) (14.54) meetings held o ting policies sha es, whichever i nologies Limite Thyagarajan

केळी पीकविम्याचे पैसे मिळत नसल्याने जळगावात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी कायर्कर्त्यांना सोबत घेऊन जळगावाच्या पीकविमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्या तोडफोड करत जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला.

४ फेब्रुवारीपर्यंत केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्यास मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविणार असल्याचा इशारा ठाकरे गटाच्या भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला.

इशा	ारा ठाकरे गटाच्या भाऊसाहेब	सोनवणे यांनी दिल	ला.	का	ळा पिवळा,	पला निळत आह. जुगार, पाकोळी, र	सोरट, उ	आदमी पात	र्टीचे खास	दार संजय	्सिंह यांन	ा अटव
	फॉ जाहीर उ	द्र्योषणा				चालणारे अवैध व्य यात लाखो रुप	:				ष्ठीतल्या भ ाधोरणात	
मे	(भारतीय नादारी आणि दिवाळखोरीपण व ठराव प्रक्रिया) विनियमन, २० माय ओन ईको एनर्जी प्रायव्हेट लि	१६ च्या विनियमन ६ अन्वये))	उल	ाढाल होत	असल्याची चर्चा	सध्या घ				केला आहे	
	भाष आण उपने रजणा प्रापरहुट सि संबंधित कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव			. सुरू	्र आहे. यात्रेच्या सु	रुवातीला यंदा पह	:				उपमुख्यमंत्र आहे. त्य	
ર. રૂ.	कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेचा दिनांक प्राधिकरण ज्या अंतर्गत कॉर्पोरेट कर्जदाराची स्थापना/	92.90.2099			ासापासून ते	ोन दिवस सतत या प्रमाणात लाख	सुट्टी वि				केजरीवाल हे. दिल्लीत	
8.	नोंदणीकरण झाले कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट ओळख क्र./मर्यादित दायित्व ओळख क्र.	U40106MH2011PTC313	276	-		था अमाणात लाख आले तर यात्रेच्या निर्ा					ह. ।द्क्षात यावर स ^{न्}	
ч.	कॉर्पोरेट कर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालयाचा आणि प्रमुख कार्यालयाचा पत्ता, जर असल्यास	सेनापती बापट मार्ग, बाबास	ाहेब आंबेडकर नगर, दादर	5		त्र्या संख्येने येतात. त्य संख्येने चालणाऱ्य	यामुळे स	गंचालनाल	याचा फा	स अधिव	काधिक अ आतापर्यंत	गवळल
ξ.	कॉर्पोरेट कर्जदाराच्या संदर्भात दिवाळखोरी सुरू होण्याचा दिनांक	(प), मुंबई शहर, मुंबई, महा ३०.०१.२०२४	राष्ट्र, भारत, ४०००२८.			संख्यन चालणाऱ्य 1वर अर्थिक लूट क		नात आह. नामिनासार्ट			આતાપવત	अनकद
9. 2.	दिवाळखोरी ठराव प्रक्रिया परिसमाप्तीचा अंदाजित दिनांक अंतरिम ठराव व्यावसायिक म्हणून काम पाहणाऱ्य	भरत रमाकांत उपाध्याय				~ ^			_			
₹.	दिवाळखोरी व्यावसायिकाचे नाव आणि नॉदणीकरण क्रमांक मंडळाकडे नॉदणीकृत असल्यानुसार, अंतरिम ठराव व्यावसायिकाचा पत्ता आणि ईमेल	निंद. क्र.: IBBI/IPA-002/IP- ५०७, ५ वा मजला, सी२ विं स्कायलाईन ओएसिस कॉम्प्ले स्टेशनजवळ, घाटकोपर पश्चिम	ग, स्कायलाईन वेल्थ स्पेस क्स, प्रिमियर रोड, विद्याविहार	L.		बई झोपड ा राष्ट्र गृहनिर्माण व धे						
90.	अंतरिम ठराव व्यावसायिकासोबत पत्रव्यवहाराकरिता	आयबीबीआयकडे नोंदणी brupadhyay@hotmail.co ५०७, ५ वा मजला, सी२ विं	m			~ (~		वदा सूच		,		
.0.	अतारण करने आवरणविकराबन अञ्चयराहाकारण वापरावयाचा पत्ता आणि ईंजेल	राष्ट्र, भ या अजाता, शांस या कॉम्प्ले रक्तावलाईन ओएरिस कॉम्प्ले स्टेशनजवळ, घाटकोपर पश्चिम आयबीबीआयकहे नॉदणीकृत brupadhyay@hotmail.com दावे पाटविष्याकरिता ईमेल र brupadhyay.irp@gmail.com cippmyownecoenergypvtltd(क्स, प्रिमियर रोड, विद्याविहार म, सुंबई ४०००८६. ईमेल आयढी: m आयढी: आणि	, Pl	क्षेत्रविकास मुंबई- ४० निमशासर्क	कारी अभियंता (शहर) । प्राधिकरणाचा घटक) ००५१ (दुरध्वनी क्र. ोय नोंदणीकृत ठेकेदार	विभाग, मुं खोली क्र. ०२२ ६६४ ाकडून एकुग्	ज़ुंबई झोपडप ५३९, चौथ ०५४८४) [;] ग २९ काग्	पट्टी सुधार ा मजला, यांनी योग्य माकरीता बं	गृहनिर्माण १ वर्गवारी तथ 11-१ (टक्के	भवन, वांद्रे (ग्रा शासकीय वारी) नमुन	(पूर्व), ⁻ किंवा यातील
	दावे सादर करण्याचा अंतिम दिनांक	१३.०२.२०२४, आदेश प्राप १४ वा दिवस. लाजू नाही	त झाल्याच्या दिनांकापासून	न्		प्रणालीद्वारे (ऑनलाई कागदपत्रे शासनाच्या स						
	अंतरिम ठराव व्यावसायिकाद्वारे निश्चित केल्यानुसार कलम २१ च्या उपकलम (६ए) च्या खंड (ब) अन्वर कर्जदारांचे वर्ज, जर असल्यास.					निविदा विक्री दिनांक 1 ५.३५ पर्यंत राहील						
93.	वर्गामधील धनळांचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून काम करण्याकरिता ठरविण्यात आलेल्या दिवाळखोर्र व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्जातील तीन नावे)				http://n	nahatenders.go	v.in संवे	हेतस्थळावर	प्रकाशित	त केले	जातील. वि	निविदा
	(अ) संबंधित अर्ज आणि (ब) अधिकृत प्रतिनिधींचा तपशील उपलब्ध असेलः	लागू जाही				ाचा अथवा नाकारण्या 1 ठेवला आहे.	चा आधका	र कायकारा	आभयता	(શहर), પ્	मु. झा. सु.	मडळ
मे. म मे. म रोजी	रे सूचना देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी कायदा माय ओन ईको एनर्जी प्रायरहेट लिमिटेडची कॉपरिंट माय ओन ईको एनर्जी प्रायरहेट लिमिटेडच्या धनकॉन किंवा त्यापूर्वी अंतरिम ठराव व्यावसायिक यांव्याव ण्यात येत आहे. वित्तीय धनको यांनी दाव्याबाबतचे त	दिवाळखोरी ठराव प्रक्रिया सु 1 याद्वारे त्यांचे दावे पुराव्यासह छे नोंद क्र. १० समोर नमूद	रू करण्याचे आदेश दिले. ६ दि. १३ फेब्रुवारी, २०२४ पत्त्यावर सादर करण्यास	3	CPRO/A	/122 निर्माण क्षेत्रातील देशाती	ल अगगाए	र संद्रशा			/- यंता (शहर) ंडळ, मुंबई),
करावे शक नोंद पतिति	वे. इतर सर्व धनको त्यांचे दाव्याबाबतचे पुरावे व्यक्ति तात. क्र. १२ समोर नमूद केल्यानुसार वर्जाशी संबंधित नेधी म्हणन काम पाहण्याकरिता नोंद्र क. १३ सम	१शः, टपालाद्वारे किंवा इलेक्ट्रें १ वित्तीय कर्जदाराने, फॉर्म र ोर नमद तीन दिवाळखोरी व्य	ॉनिक पद्धतीने सादर करू नीएमधील वर्गाचे अधिकृत पावसारिकांमधन अधिकत	⁷ .		שישוטי מאווות עלוונו			<u>.</u>	, झा. सु. म	ાડ∞, મુષર	
प्रतिति दाव्य भरत	नेधी (वर्ण नमूद करावा) म्हणून त्यांची परांती नमूद निधी (वर्ण नमूद करावा) म्हणून त्यांची परांती नमूद बाबावतचे युक्तीचे किंवा दिशाभूल करणारे दावे सादर र स्माकांत उपाध्याय रेम ठराव व्यावसायिक	करावी - लागू नाही. केल्यास दंड ठोठावण्यात येईव	त.							-		
नोंद. दिनां	क्र.: IBBI/IPA-002/IP-N00120/2017-18/10289 क: ३१.०१.२०२४					राक्षण विभाग पंजानीन पेना नि	`	/				
	ाणः सुंबर्ह				।शक्षक	संवर्गातील सेवा निव यांना २४ वर्षे अ	+	+				वारा
3	ई-लिलाब हि सरएनपी मूर्गकेटिंग अण्ड कार्गी प्र	ायन्हेट लिमिटेडच्य	ा विक्रीकरि <u>ता</u>		क्र. /२० जिल्हा							करिया
	(परिसमापनाअंतर्गत) (सीआयएन खोली क्र. एफ-२०३, नंदनवन अपा लालजी पाढा पोलीस स्टेशन समोर, कांदि	: U01100MH2008PTC1 ई., ढहाणुकर वाढी, न्यू लिंक वली पश्चिम, मुंबई - ४०००१	87995) 5 रोड, 16 महाराष्ट्र.			धारकांची अंतरिम यादी :				गवर प्रसिद्ध	करण्यात येत	
सर्वस	(नादारी आणि दिवाळखोरी र 1917 एक तमतेस याद्वारे सचना देण्यात येते की	ाकेत, २०१६ अतर्गत विक्री) माननीय राष्ट्रीय कंपनी काय	दा न्यायाधिकरण, मंबई,			सही/- शिक्षणाधिकारी (प्रार्था	मेक)		मख्य	सही/- कार्यकारी		
(परि धनव	ालय - । (निर्णय देणारे प्राधिकरण/एनसीएलटी) य समापन आदेश) नियुक्त केलेले आरएनपी माकेटिं ने), परिसमापनामध्ये, वे निम्नस्वाक्षरीकार परिसम	ग ॲण्ड कार्गो प्रायव्हेट लिमि	र २ राजाच्या आदशानुसार टेड (आरएनपी/कॉर्पोरेट			जिल्हा परिषद पालम् ।/ शिक्षण/ प्राथ./आ	घर	<u>ரி/ vo / c</u>	ঁসি	ल्हा परिषद		
अ) ब) क)	सर्वप्रथम, गोईंग कन्सर्न म्हणून; पर्याय (अ) अयशस्वी ठरल्यास, कॉर्पोरेट धनकोच्ट पर्याय (अ) आणि (ब) अयशस्वी ठरल्यास, कॉ	॥ मालमत्तांची स्लम्प सेलमध्ये पोरेट धनकोच्या परिसमापन	प्रे विक्रीद्वारे; संपत्तीचा भाग बनणाऱ्या		जाफ्रा.पाजिष	, ।राक्षण/ प्राथ./अ	<u>~</u> ~1− 0 / 98	11/ 05/2	5/ 404	J		
3)	प्रधान (३७) आण (४७) अयराध्ता ७२:७२:२२ संपत्तीची विक्री - कॉर्पोरेट धनकोची स्थावर मालमः संपत्तीची विक्री - कॉर्पोरेट धनकोची जंगम मालमत्त ोय नादारी आणि दिवाळसोरी मंडळ (परिसमापन	ता याद्वारे; आणि/किंवा १ या मार्जे					C	SB				
ान्वर राणि	ये, ई-लिलावाद्वारे "जसे आहे जेथे आहे तत्त्वावर", "कोणत्याही आधाराशिवाय तत्त्वावर" विक्री करण	"जसे आहे जे आहे तत्त्वावर" यास इच्छुक आहेत. कॉर्पोरेट	, "तेथे जे आहे तत्त्वावर" धनकोशी संबंधित तपशिल				भारतीय	य स्टेट बँ	क			
ोबाः	s://eauctions.co.in ईमेल आयडी: admin@eau ईल क्र. +९१ ९८७००९९७१३ ाव दिनांक आणि वेळ दि	uctions.co.in येथे उपलब्ध : . ०१.०३.२०२४	आहत.			कॉर्पोरेट सेंटर, स्टेट	;	सूचना				
ංෆ්	ब्रह्म ५	ॉक अ करिता - स. १०.०० मिनिटे प्रत्येकीच्या अमर्यादित	विस्तारासह		झाल्याच्या अनु	हे निदर्शनास आणून दिले ज षुषंगाने, बँकेद्वारे निर्गमित केले	ल्या रु. १० दः	र्शनी मूल्य अस	लेल्या भाग प्रग	माणपत्रांची वैध	गता दिनांक २२	नोव्हेंबर
	ه ر بر	ईंग कन्सर्न म्हणून संपत्तीची ॉक ब करिता - दु. १२.३० ते मिनिटे प्रत्येकीच्या अमर्यादित	। ব্র. ২.३० 'বিस्तारासह		२०१४ पासून	समाप्त झाली आहे. याविषय होती. या अनुषंगाने सर्व हेतूं	गिची अधिसूचन	ना भारतीय राज	जपत्रात दिनांव	ক ০৭.৭৭.২০	०१४ या दिवर्श	ो प्रसिद्ध
	रूट बर ५	तम सेलमध्ये संपत्तीची विक्री ॉक क आणि ढ करिता - दु. मिनिटे प्रत्येकीच्या अमर्यादित	०३.०० ते सायं. ५.००		प्रमाणपत्रांचे अ	हित. याद्वारे सूचना देण्यात ये झालेल्या हस्तांतरण विलेखा (त आहे की बँके	च्या खालील न	नमूद केलेल्या !	प्रतिभूतींचे भाग	ा प्रमाणपत्र (प्र	माणपत्रे)
	पा दा कागदपत्रे/बोली सादर करण्याकरिता दि	र्शालि प्रत्यकृत्वा ठानवायुर र्सल्समध्ये संपत्तीची विक्री . १५.०२.२०२४	~~~~~		हरवली/ गहाव	5 झाली आहेत आणि त्यांनी त 3. उक्त भागासंबंधी कोणत्याई	यांच्या नावे प्र	तेलिपी भाग प्रग	माणपत्र (प्रमाप	गपत्रे) निर्गमित	। करण्याकरिता	। बँकेकडे
पात्र		. 20.02.2028			असाईनमेंट्स वि	. उक्त मागसबया कालरवाह लेमिटेड, २०५–२०८, अनार ankit.com) यांच्याकडे य	कली कॉम्प्लेव	त्स, झंडेवालन	एक्स्टेंशन, नव	वी दिल्ली – १९	१००५५ (इमेल	आयडीः
देण्य इसा	ाचा अंतिम दिनांक रा रक्कम अनामत (ईएमडी) सादर दि	. 56.05.5058				भाग प्रमाणपत्र (प्रमाणपत्रे) नि	र्गमित करण्यान	वी कार्यवाही सु		ના, બન્ધ	3mri 474	
करण राखी	ग्याकरिता अंतिम दिनांक व किंमत आणि इसारा रक्कम अनामत खालील तव	त्यामध्ये नमूद केल्यानुसारः			अनु फोलियो	क्र. धारकाचे नाव	भारत समभा	ोय स्टेट बँक ग प्रमाणपत्र	त्र क्रमांक	विभि	ान्न क्रमांक]
ब्लॉव क्र.			ईएमढी बोली विस्तार मूल्य		.क		संख्य	ा पासून	पर्यंत	पासून	पर्यंत	
अ	आयबीबीआय परिसमापन प्रक्रिया विनियमन २० म्हणून कॉर्पोरेट धनकोची विक्री आरएनपी मार्केटिंग ॲण्ड कार्गो प्रायरहेट लि		गुसार गाइंग कन्सने			 १९८ कनिका गोस्वामी ७८ कनिका सुभाष गोस्वामी 	400 400	२१३७४८ २१३७२९	२१३७४८ २१३७२९	७४५४३८१०४ ७४५४३७४६१		
	- "जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे, ते आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय तत्त्वावर"	थे जे गोईंग २,६०,००,०००	90% 4,00,000		वरील आकडे	र रु. १/– दर्शनी मूल्या ४) तपशील दर्शवतात.		समभागांच्या	समभाग वि	भाजनानंतरच	वे (अभिलेख	तारीख
जर.	कर्ल्सर्न म्हणून कॉर्पोरेट धनकोची (दायित्वा आणि रोख आणि बॅंक शिल्लकी वगळता) विक्री. ब्लॉक-अ अंतर्गत ई-लिलाव यशस्वी ठरल्यास, ब्लॉ		या आपोआपच रद्द होईल.		स्थळ: मुंबई			गागांची संख्या			महाव्यवस्थाप	
ন	आयबीबीआय परिसमापन प्रक्रिया विनियमन २ कॉर्पोरेट धनकोच्या संपत्तीची विक्री	०१६ च्या विनियमन ३२(बी)	नुसार स्लम्प सेलमध्ये		दिनांक: ०१.	०२.२०२४	स.प्र	माणपत्रांची सं	ख्याः २	(\$	शेअर्स व बॉण्ड	झ्र)
	आरएनपी मार्केटिंग ॲण्ड कार्गो प्रायरहेट लिमि रलम्प सेलमध्ये कॉर्पोरेट धनकोची विक्री ब्लॉक-ब अंतर्गत ई-लिलाव यशस्वी ठरल्यास, ब्ल	૨,૫૫,૨૭,૫૦૦	१०% ५,००,००० गलाव प्रक्रिया आपोआपच				~			~		
	होईल. आयबीबीआय परिसमापन प्रक्रिया विनियमन				2	रियो त सीआय	लेज एन: L99999	MH1992PI			099	
	संपत्तीची विक्री - स्थावर मालमत्ता गाव शिरसाटवाडी, एमएनएस कार्यालयाच तालुका शिराळा, जिल्हा सांगली-४९५४०५ र	प्रेथील 🚬 🚬	9.0%			(१२, व्ही. के. इंडस्ट्रीयल इस बूरध्वनी क्र.: (०२२) २३०। ईमेल: rlcl.mumbai@	⊉rishilaser.o	com वेबसाईट	: www.rish	ilaser.com		
-	अ-कृषिक जमीन सर्व्हे क्र. ९, १९, ३०/२ ३२/०२, एकूण क्षेत्रफळ चौ. मीटर्स मध्ये ९१९	आणि ^{२,३७,००,०००} ६०.	90% 4,00,000		३१ डिसेंबर, २०	>२३ रोजी संपलेल्या त्रैमा	सिक आणि	नऊमाहीकरि	ता अलेखाप	रिक्षित विर्त्त	ोय निष्कर्षाचे	। विवरणप (₹ लाखाल
ड (I)	संपत्तीची विक्री - जंगम मालमत्ता बीएमडब्ल्यू सिदान पांढरी कार सिरीज V	टण्णत्व च्या ।वानयमन ३२(३ 	ञ्म नुसार पासल्समध्ये		ਵ	पशील	39.92.2023		39.92.2022	39.92.2023	नऊ महिने ३१.१२.२०२२	संपलेले व ३१.०३.२०
/	कार-नोंदणीकरण क्र. MH46AX2085	७,८७,५००	90% 90,000		ून एकूण महसूल		अलेखापरिक्षित ३१५४.९२	अलेखापरिक्षित ३५५९.३४	अलेखापरिक्षित ३६४३.०४		अलेखापरिक्षित १०१३६.११	लेखापरिक्षि १३५८७.५
(11)	नोंदणीकरण वर्षः २०१३) व्होल्व्हो एक्ससी ६० डी-५ काळी सलून (डी) कार-नोंदणीकरण क्र.			(कर,		/ किंवा असामान्य बाबींपूर्व)	980.08	૧૬७.રૂદ્દ	१९१.५९			ક્ષ૬.ક
_	कारणकरण क्र. MH46BA9994 नोंदणीकरण वर्षः २०१७	90,40,000	90% 90,000	(अपव	ादात्मक आणि/ किं	नेव्वळ नफा /(तोटा) वा असामान्य बाबींपश्चात)	980.08	१९७.३६	999.49	୯७९.૨૨	306.38	કલ ૬.૧
<u>а</u> . с	ां नोंद घ्यावी की, आरएनपी मार्केटिंग ॲण्ड कार्गो २९.०३.२०२४ रोजी तीन टप्प्यांमध्ये करण्यात ये	ईल. वरील तपशिलानुसार	पर्याय अ गोईंग कन्सर्न	(अपव	ाादात्मक आणि/ किं	१ निव्वळ नफा /(तोटा) वा असामान्य बाबींपश्चात) र्व प्रसारेशक रतान	994.28	988.56	902.82	422.96	306.05	890.0
ग्पशि	न कॉर्पोरेट धनकोच्या विक्रीकरिता पहिला लिलाव लानुसार पर्याय ब स्लम्प सेलमध्ये कॉर्पोरेट धनक 1 अ आणि पर्याय ब अयशस्वी ठरल्यास, कॉर्पोरेट	ोच्या संपत्तीच्या विक्रीकरिता व	दुसरा लिलाव असेल. जर	(काल	वधीकरिता एकूण स ावधीकरिता नफा/(मावेशक उत्पन्न (क	तोटा) (कर पश्चात) आणि इतर	990.६0	૨૨૫.૫૮	903.99	ષદ્દર.રૂ૮	રૂ૦૪.૨૬	୫६३.:
रसर	। अ आणि पंचाय ब अवशत्वा ठरल्वास, कापारट ९ लिलाव पर्याय क आणि कॉर्पोरेट धनकोच्या जंगम १ क आणि ढ बोलीदारांद्वारे स्वतंत्ररित्या खरेदी करत	मालमत्तेच्या संपत्तीची विक्री (प		सम भ राखीव	नाग भांडवल १ (गत वर्षीच्या ताळे	बंदामध्ये दर्शविल्यानसार	૬૧૬.૨૬	૬૧૬.૨૬	૬૧૬.૨૬	૬૧૬.૨૬	૬૧૬.૨૬	९१९. ५८२.(
नार्फव	विक्री निम्नस्वाक्षरीकारांद्वारे ई-लिलाव सेवा प्रदाता त करण्यात येईल. सदर विक्री https://eauction: र करे जर्म कर्फ कर्फ राजी र जरीत करीता कर	s.co.in वर उपलब्ध असलेल		पुनर्मुत प्रति र	त्यांकित राखीव वग तम भाग उत्पन्न (₹ ५	ळता) २०/ प्रत्येकी)						104.1
). d	१ अटी आणि शर्ती आणि खालील शर्तीच्या अधीन अन 1रील तक्त्यामध्ये निर्दिष्ट केलेले कॉर्पोरेट धनकोचे त 1रिसमापकाकडे उपलब्ध असलेली माहिती बोनाफ	पशील सर्वोत्तम ज्ञानानुसार न		(चालू मूळ :	आणि खंडीत परिचा		9.24	૨.99	9.98	4.68	૨.૮૪	લ.
τ . ૨	गरिसमापक तपशिलाच्या स्थितीच्या अचुकतेबाबत कें प्तंभाव्य बोलीदारास असाही सल्ला देण्यात येतो की	णितेही प्रतिनिधित्व करीत नार	हीत.	रौम्यी टिपा	किव : :		9.24	2.99	9.98	૫.૬૬		ų.,
3. a	गैकशी करावी. कॉर्पोरेट धनकोची दायित्वे नादारी आणि दिवाळखोर्र ठाढण्यात येतील.	संकेत, २०१६ च्या कलम	<३च्या अनुषंगाने निकाली	t i i		(सूचीबद्धता दायित्वे आणि प्रकर्ट दे. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी स						
५. २ पु	समाप्ती वेळेच्या शेवटच्या ५ (पाच) मिनिटांमध्ये जर त गुढील ५ (पाच) मिनिटांकरिता वाढविली जाईल, f			٦.	वरील अलेखापरिक्षि २०२४ रोजी घेण्यात	त वित्तीय निष्कर्ष लेखा समिव । आलेल्या त्यांच्या सभेमध्ये मंजू	र करण्यात आले	ा आणि वैधानिक	लेखापरिक्षकांन्	नी सेबी (सूचीब,		
ह जेतेंद	तेईल. रर कोठारी			3.	आवश्यकता) विनिय दि. ३१ डिसेंबर, २०	मन, २०१५ च्या विनियमन ३३ २३ रोजी संपलेल्या त्रैमासिक आ	अन्वये त्याचे "ग णि नऊमाहीकरित	मर्यादित पुनरावत ता अलेखापरिक्षि	लोकन " करण्य त वित्तीय निष्कर्ष	ात आले. बिंकपनी कायदा	- २०१३ च्या कलम	म १३३ अंतग
मान ई. १	ग्रनपी मार्केटिंग ॲण्ड कार्गो प्रायव्हेट लिमिटेडचे पा नीय एनसीएलटी मुंबई खंडपीठ - I च्या आदेश दिनां १८ ऑक्टोबर, २०२३ रोजी उपलब्ध करण्यात आर्ल	क ११ ऑक्टोबर, २०२३ नुर	नार नियुक्त, आदेशाची प्रत	r I I I	तयार करण्यात आले	ोय लेखा मानके) विनियमन, २० आहेत. स अनुरूप करण्याकरिता गत व				0		
BBI १एफ	/IPA-001/IP-P00540/2017-2018/10965 जु: AA1/10965/02/040924/105985 दिनांक	२४.०९.२०२४ पर्यंत वैध.			आहे.	स्तृत प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेब				0	रही उपलब्ध आह	ŧ.
ऑफ आयब्	গীৰীआयकडे নोंद. पत्ताः ७०२, ऑर्चिड ए विंग, एव्ह वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, सुंबई - ४०००५३ গীৰীआयकडे नोंदणीकृत ईमेल आयडी: jitenderka	, महाराष्ट्र othari@rediffmail.com									रिषी लेजर लि	मिटेड करि सही हर्षव पटे
पत्रव्य दिनांव	ावहाराकरिता प्रकल्प विशिष्ट ईमेल आयडीः liquida कः १ फेब्रुवारी, २०२४				ाण: मुंबई क: ३१.०१.२०२४						व्यवस्थापव डीआयएन:	ठीय संचाल ००१६४२२
	णः सुंबई]								श्वर मिडि

म्हसा यात्रेत अवैध धंदे

🔳 मुरबाड

लारेवो रुपयांची उलाढाल जामिनावरचा निर्णय राखला 🔳 नवी दिल्ली

राज्यातील सुप्रसिद्ध म्हसा यात्रेत लाखोच्या संख्येने भाविक येत असताना, यात्रेत मनोरंजनाचे अनेक साधने उपलब्ध असताना याच मनोरंजन परिसरात पडद्या मागे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. यात काळा पिवळा, जुगार, पाकोळी, सोरट, विर चालणारे अवैध व्यवसाय त्याने यात लाखो रुपयांची होत असल्याची चर्चा सध्या ा सुरुवातीला यंदा पहील्या तीन दिवस सतत सुट्टी मोठ्या प्रमाणात लाखोच्या वेक आले तर यात्रेच्या निमित्ताने

अबकारी कर धोरण प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अटकेत असलेले आम आदमी पार्टिचे खासदार संजय सिंह यांच्या जामीन अर्जावरचा निर्णय आज दिल्ली उच्च न्यायालयाने राखून ठेवला. ईडीने दिल्लीत सत्तेत असलेल्या आम

आपचे संजय सिंग यांच्या

राष्ट्रवादी प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर 🔳 मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माध्यमांमध्ये अधिकृत पक्षाची भूमिका मांडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी एकूण १४ प्रवक्त्यांनी नियुक्ती जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील तर राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून अविनाश आदिक आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची निवड करण्यात आली आहे यासोबतच प्रदेश प्रवक्ते म्हणून ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, आमदार अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर संजय तटकरे, मुकेश गांधी, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, रुपाली ठोंबरे, प्रशांत पवार, मुजीब रुमाणे, ताराचंद म्हस्के -पाटील, सायली दळवी यांचा यात समावेश आहे.

Tender Notice

Kolhapuri Leather and Chappal Works Producer Company Limited invites sealed tenders from Machinery Suppliers/Manufacturers/Deal ers/Agents for the supply of Machinery, Equipment, and tools for the Kolhapuri Chappal Cluster Common Facility Centre of CS no. 2191. Near BDO Office, Kagal, Kolhapur District, Maharashtra-416216. The tender details and bid documents can be obtained from KLCWPCL's office at CS no. 2191. Near BDO Office. Kagal Kolhanur District Maharashtra-416216, as well as via the website www.Kolhapurleathers.in from 01.02.2024 (10 AM) to 21.02.2024 (6 PM), with a fee of Rs. 200/-Last Date of Submission : 21.02.2024 Tender opening date: 22.02.2024 at 01 PM Date: 01/02/2024 PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that we are investigating the title of M/s. Star Builders through its Proprieto MOHAMMED HUSAIN ABDUI SATTAR NOBLE our clients who intends to develop his unde mentioned property free from al past encumbrance's debts and iabilities.

If any person and/or party has go any claim or right to said property by way of any Agreement and/or arrangement or mortgage, charge or lien or any other claim or right to the said property or any part thereof is required to intimate the undersigned within 14 days from the publication of this Notice, failing which, our clients will complete the transaction without any reference to such claim or rights and such claim or rights, if any, shall deemed to have been waived.

THE FIRST SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO: All that the piece and parcel of land admeasuring 1391.80 Sq. mtrs together with the Tenanted Structures standing thereon lvino

🏠 नाशिक महानगरपालिका, नाशिक
😨 विद्युत व यांत्रिकी विभाग
जाहिर ई – निविदा सुचना क्र. २५ (सन २०२३–२४)
नाशिक महानगरपालिका, नाशिक यांचेकडून विद्युत विभाग एक कामांकरीता
जाहिर ई–टेंडर पध्दतीने B-1 प्रकारात निविदा मागविणेत येत आहे.
सविस्तर निविदा सुचना <u>www.mahatenders.gov.in</u> वर दि .
09/0२/२०२४ ते 0८/0२/२०२४ रोजी उपलब्ध आहे. सही/-
जनसंपर्क/जा.क्र/४४५ दि.३१/०१/२०२४ कार्यकारी अभियंता(विद्युत)
झाडे लावा, झाडे जगवा नाशिक महानगरपालिका, नाशिक

मुंबई । गुरुवार १ फेब्रुवारी , २०२४ वटा टिवट्व

महाराष्ट औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन अंगिकृत) च्यांच्च ई-निविदा सूचना क्रमांक १३२/२०२३-२०२४ (मुंबई)

म.आ.वि.महामडळातफ खालाल कामाकराता इ निविदा सूचना मागवण्यात यत आहत						
अ.क्र.	कामांचे नांव	अंदाजित रक्कम रुपये				
\$	तारापूर औद्योगिक क्षेत्र तारापूर औद्योगिक क्षेत्रात आरसीसी बांधीव गटारे, पदपथ, पथदिवे व संबंधित कामांसह काँक्रीट रस्त्यांचे बांधकाम करणे.					
ર	पालघर जिल्ह्यातील ११ ठिकाणच्या बस स्थानकांचे म. औ.वि. महामंडळाच्या अनुदानातून कॉंक्रिटीकरण करणे.	₹२२,२६,७८,९६५.००				

उपरोक्त अ क १ वरील कामाकरीता निविदा प्रपत्र दिनांक ०७/०२/२०२४ ते दिनांक ०७/०३/२०२४ पर्यंत व अ.क. २ वरील कामाकरीता निविदा प्रपत्र दिनांक ०८/०२/२०२४ ते दिनांक २२/०२/२०२४ पर्यंत महामंडळाच्या http://www.midcindia.org या संकेत स्थळावर उपलब्ध असतील.

इच्छकांनी उपरोक्त अ.क. १ वरील कामाबाबत दिनांक २०/०२/२०२४ पर्वी व अ.क वरील कामाबाबत दिनांक १२/०२/२०२४ पूर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या संकेत स्थळावर गेंदवावेत. कंत्राटदारांच्या मुद्यांचे निराकरण /महामंडळाचा खुलासा अ.क्र. १ वरील कामाबाबत दिनांक २६/०२/२०२४ पासून व अ.क्र. २ वरील कामाबाबत दिनांक १५/०२/२०२४ पासून महामंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध होईल

नवी मुंबई महानगरपालिका

शहर अभियंता विभाग

निविदा सूचना क्र. नमुंमपा/श.अ./ 449 /2023-24 कामाचे नाव:- नेरूळ विभागातील शिरवणे औदयोगिक क्षेत्रातील ॲप्रोच रस्त्यांची काँक्रीटीकरणाने सधारणा करणे.

अंदाजपत्रकिय रक्कम रु. :- 1,21,89,543/-

फेर-निविदा पुस्तिका ई-टॅंडरिंग (E-Tendering) संगणकप्रणालीच्या या संकेतस्थळावर व नम्ंमपाच्या https://nmmc.etenders.in www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक- 01 / 02 /2024 रोजी प्राप्त होतील. निविदेचे सादरीकरण <u>https://nmmc.etenders.in</u> या संकेतस्थळावर Online करण्याचे आहे. ई-निविदा ई-टॅंडरिंग (E-Tendering) प्रक्रियेतील कोणत्याही तांत्रिक अडचणींसाठी सदर संकेतस्थळावर दिलेल्या हेल्प डेस्क नंबर वर संपर्क करावे.

कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा. आयुक्त , नवी मुंबई मानगरपालिका यांनी राखुन ठेवला आहे.

> (संजय गो. देसाई) शहर अभियंता

नवी मुंबई महानगरपालिका जाक-नमंमपा/जसं/जाहिरात/1160/2024

PUBLIC NOTICE

Notice of loss of shares of Hindustan Unilever Limited Regd Off Hindustan Unilever Limited Unilever house B D Savant Marg Chakala Andheri east Mumbai 400099 Notice is hereby given that the following share certificates have been reported lost/misplaced and the company intends to issue duplicate

Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the company at it registered office within 15 days hereof Name of holder: Shantanu Nanubhai Desai, Induben Shantanu Desai & Darshan Shantanu Desai

Folio no.: HLL1950251

No of shares: 4650 Certificate number: **5108724** Distinctive number: **99720161-99724810** Face value: 1/-

Place: Mumbai

Shantanu Nanubhai Desai

Date: 1st February 2024 विक्री सूचना पायलट माईन्स ॲण्ड मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापनामध्ये) CIN : U14200DL2010PTC२०२९९४ (द कंपनी) **नोंद. कार्या.** : १३, मिनी मार्केट ई-ब्लॉक, कैलासच्या पूर्वेला, साऊथ दिल्ली नवी दिल्ली, दिल्ली, भारत, ११००६५ कॉर्पोरेट कार्यालय : ६ कालंदी बिल्डींग. ८२ लजपतराय रोड. एचडीएफसी बँकेच्या समोर विलेपार्ले पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००५६ परिसमापक : मणिंदर कुमार तिवारी परिसमापकाचा पत्ता : ५७३. डीडीए एसएफएस फ्लॅटस. पॉकेट-१. सेक्टर-२२ द्वारका साऊथ वेस्ट, एनसीटी ऑफ दिल्ली, ११००७५



भारतीय स्टेट बँक

अनु	फोलियो क्र.	धारकाचे नाव	समभाग	प्रमाणपत्र	ा क्रमांक	বিभিन্ন	क्रमांक
क्र.			संख्या	पासून	पर्यंत	पासून	पर्यंत
٩	०३१२५२१८	कनिका गोस्वामी	400	२१३७४८	२१३७४८	७४५४३८१०४१	७४५४३८१५४०
ર	०३१२४९७८	कनिका सुभाष गोस्वामी	400	२१३७२९	২৭३७२९	७୪५୪३७४६११	७४५४३७५११०
वरील	न आकडे रू	. १/– दर्शनी मूल्याच्या व	वर्तमान र	समभागांच्या	समभाग	विभाजनानंतरचे	(अभिलेख तारीख
२१.११.२०१४) तपशील दर्शवतात.							
स्थव	ः मुंबई		समभा	गांची संख्या	9000	मह	ाव्यवस्थापक

समभागांची संख्या: १०००	महाव्यवरन्थापक
स.प्रमाणपत्रांची संख्याः २	(शेअर्स व बॉण्ड्स)

रिषी लेजर लिमिटेड

ार. २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे विवरणपत्र

						(₹ लाखात)
	र	ंपलेले त्रैमासि	क	संपलेले न	संपलेले वर्ष	
वपशील		\$0.08.505\$			3 9.92.2022	39.03.2023
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
চार्यातून एकूण महसूल	૨૧૧૪.૬૨	રૂષષ૬.રૂ૪	३६४३.०४	905,98.98	909३६.99	9३५८७.9६
চাलावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) 'कर, अपवादात्मक आणि/ किंवा असामान्य बाबींपूर्व)	980.08	૧૬૭.રૂદ્દ	१९१.५९	ષ૭૬.૨૨	રદ્દરૂ.રુ૬	ક્ષ૬.કર
চাलावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा असामान्य बाबींपश्चात)	୨୪୦.୦୪	୨९७.३६	१९१.५९	ૡ૭૬.૨૨	३०९.३४	ક્ષ૬.કર
চাलावधीकरिता करपश्चात निव्वळ नफा /(तोटा) 'अपवादात्मक आणि/ किंवा असामान्य बाबींपश्चात)	994.28	୨९୪.૨८	906.85	ૡ૨૨.૬૮	રૂ૦૬.७૨	୪୧୦.७८
ठालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न 'कालावधीकरिता नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि इतर प्तर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) समाविष्ठ)	990.६0	૨૨૫.૫૮	903.99	ૡૡ૨.૱૮	૨૦૪.૨૬	ક્ષકં કે કે દ
सम भाग भांडवल	୧୨୧.၃६	୧୨୧.၃६	९१९.२६	898.58	९१९.२६	૬૧૬.૨૬
राखीव (गत वर्षीच्या ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्सुल्यांकित राखीव वगळता)	-	-	-	-	-	૬૮૨.७૪
ग्रति सम भाग उत्पन्न (₹ १०/ प्रत्येकी) 'चालू आणि खंडीत परिचालनाकरिता)						
मूळ :	9.૨૫	૨.99	9.98	4.68	૨.૮૪	૫.३૪
झौम्चीकृत :	9.૨૫	૨.99	9.98	५.६९	૨.૮૪	ૡ.રૂ૪
Dm .						

- हे सेबी (सूचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे दाखल लेल्या दि. ३१ डिसेंबर. २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाच्या विस्तत प्रारुपाच
- गपरिक्षित वित्तीय निष्कर्ष लेखा समितीद्वारे पुनरावलोकित करण्यात आले आहेत आणि संचालक मंडळाद्वारे दि. ३१ जानेवारी घेण्यात आलेल्या त्यांच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आले आणि वैधानिक लेखापरिक्षकांनी सेबी (सूचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अन्वये त्याचे "मर्यादित पुनरावलोकन " करण्यात आले.
- प् बर, २०२३ रोजी संपलेत्या त्रैमासिक आणि नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत । (भारतीय लेखा मानके) विनियमन, २०१५ (आयएनडी एएस) आणि इतर मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि लागू मर्यादेमध्ये धोरणांनूसार त आले आहेत
- राखड्यास अनरूप करण्याकरिता गत कालावधीचे आकडे जेथे आवश्यक तेथे पनर्गठित / पनःमांडणी / पनःवर्गिकत करण्यात आल
- र्षांचे तिस्तत पारुप स्टॉक प्रक्सचेंज तेग्साईट आणि कंपनीची तेग्साईट www.rishilaser.com तरही जपलक्ष आ

- 1		ו אראי דכומי פינדויט נפידויט מפרובט אווין מידויו נפידויבט www.nsmiaser.com נדבו טינופט אוב.
		रिषी लेजर लिमिटेड करिता
1		सही/-
1		हर्षव पटेल
1	ठिकाण: मुंबई	व्यवस्थापकीय संचालक
	विनांक: ३१.०१.२०२४	डीआयएन: ००१६४२२८
		रामेश्वर मिडिया

and being at Plot of land bearing Plot No. 23, forming the part of sub-division No. 15/BS/III/LOF dated 19-8-1971 of Sunder Nagar and bearing C.T.S.Nos. 33/21 of Revenue village Chinchavli situated at S.V.Road, Malad Taluka Borivali, Mumbai Suburbar District.

Mumbai dated this 01st day of February 2024.

H. A. LAKDAWALA

ADVOCATES HIGH COURT Office No.70, 1st floor Ashoka Shopping Centre, L.T.Marg, Mumbai 400 001

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that GULAB S. DUBEY, was member of the Jai Shastri Nagar Co-operative Housing Society (Reg. No. BOM/HSG/2388) holding Certificate No. 306 (Reg. No.5), fo one shares, bearing distinctive Nos. ncidental thereto she was holding No. 11, located on Ground floor. ouilding No. 1 known as Jai Shastri Co-operative Housing Society situated at Near Mulund Colony, M (West), Mumbai- 400082. The GULABS. DUBEY, died on 28/03/20 The Society has received application surviving legal heirs of the said dec member,(1)MRS. NEETU DNYA DIWAN,(2)MRS. ANJU SAI MISHRA.(3)MRS. POOJA VIS MISHRA, for admitting them as mer of the said Society, in place of the deceased member. No other appli from other heirs, if any of late GUL DUBEY, has been received by the So Any persons having any claim agains said Shop and /or objection transmission of the Share Certifica the names of the aforesaid legal he the said deceased member, are rec to make the same known in writing documentary evidence to the Se of the Society (contact No. 986997 at above address within a period days from the publication of this n with copies of such documents and proofs in support of their cla bjections. If no claims/objection received within the period press above, the Society shall be free to tra the interest of the deceased mem the capital/property of the Society name of the said legal heirs by de the name of the said deceased , ir nanner as is provided under the Bye of the Society and accordingly the Certificate in the name of the applicants/ legal heirs of the eceased member will be transmitt the Society without any reference to For and on behalf of Jai Shastri Co-operative Housing Societ Hon. Seci Place: Mumbai

Date: 01/02/2024

आयबीबीआय (परिसमापन प्रक्रिया) विनियमन २०१६ च्या २बी विनियमन अंतर्गत तडजोड किंवा व्यवस्थेच्या मार्गाने कंपनीची विकी

याद्वारे माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी), नवी दिल्ली, मख्य खंडपीठ, नवी दिल्लीद्वारे पारित १७ ऑक्टोबर, २०२३ दिनांकित आदेशान्वये (१७.१०.२०२३ दिनांकित एनसीएलटी आदेश विभेदन व्यावसायिकाकडून १०.११.२०२३ दिनांकित इमेल अनुसार परिसमापकाला प्राप्त झाला होता) नियुक्त, परिसमापकाच्या ताब्यातील, पायलट माईन्स ॲण्ड मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड परिसमापनामध्ये) नावाच्या, चालू स्थितीमधील कंपनीच्या विक्रीसाठी, सदर प्रकाशनापासून ७ (सात) दिवसात, चालू स्थिती तत्वावर, कॅपनी कायदा, २०१३ च्या सेक्शन २३० सहवाचित आयबीबीआर्य (परिसमापन प्रक्रिया) विनियम, २०१६ च्या विनियम २बी अंतर्गत तडजोड किंवा व्यवस्थेची योजना . आमंत्रित करण्यासाठी सचना वितरीत करण्यात आली आहे.

तडजोड किंवा व्यवस्थेच्या मार्गाने उपरोक्त विक्री ''जसे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे'' आणि ''तेथे जे काही आहे आधारावर '' आणि कंपनी कायदा, २०१३ च्या त्याकरिताचे कोणतेही अधिनियमि ती आणि फेरफार समाविष्ट सेक्शन २३० आणि अन्य तरतदींसह वाचित भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळ (परिसमापन प्रक्रिया) विनियम, २०१६ च्या कलम २बीच्या तरतुदीना अधीन राहील. अधिक महितीसाठी, इच्छुक अर्जदारांनी निम्नस्वाक्षरीकारांना ०७.०२.२०२४ रोजी किंवा तत्पूर्वी सोमवार ते शकवार स. ११ ते सायं, ५ वा, दरम्यान कोणत्याही कामकाजाच्या दिवशी संपर्क करा.

दिनांक : ३१.०१.२०२४ स्थळ : नवी दिल्ली

हत्ता/-मणिंदर कुमार तिवारी/परिस्मान आयपी रजि. क्र. : IBBI/IPA-001/IP-P-०२६१२/२०२१-२०२२/१४०१५

हस्ता/

	फ जाहीर	ॉर्म ए उद्घोषणा
	(भारतीय नादारी आणि दिवाळखोरीपण	ा मंडळ (कॉर्पोरेट व्यक्तींकरिता दिवाळखोरी
		२०१६ च्या विनियमन ६ अन्वये)
म		धनकोंचे लक्ष वेधण्याकरिता
		न नपशील
9.	कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव	मनन ॲपरल्स लिमिटेड
૨.	कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेचा दिनांक	22.06.2004
ą.	प्राधिकरण ज्या अंतर्गत कॉर्पोरेट कर्जदाराची	आरओसी-मुंबई
0	स्थापना/नोंदणीकरण झाले कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट ओळख क्र.	U18100MH2005PLC155531
8.	कॉर्पोरेट कर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालयाचा	
ધ.	कापारट कजदाराच्या नादणाकृत कार्यालयाचा आणि प्रमुख कार्यालयाचा पत्ता, जर असल्यास	एजे-१२१-१२४, श्री राज लक्ष्मी कमर्शियल कॉम्प्लेक्ट १ला मजला, काल्हेर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र ४२१३०२
ξ.	ऑणि प्रमुख प्राधानाचा पता, जेर असल्यास कॉर्पोरेट कर्जदाराच्या संदर्भात दिवाळखोरी	३० जानेवारी, २०२४
۹.	सुरू होण्याचा दिनांक	20 0100121, 2028
(9.		दिवाळखोरी सुरू झाल्याच्या दिनांकापासून १८० दिव
	अंदाजित दिनांक	म्हणजेच २७ जुलै, २०२४
٤.	अंतरिम ठराव व्यावसायिक म्हणून काम	
	पाहणाऱ्या दिवाळखोरी व्यावसायिकाचे नाव	IBBI/IPA-001/P-P00776/2017-18/11349
	आणि नोंदणीकरण क्रमांक	
ę.	मंडळाकडे नोंदणीकृत असल्यानुसार, अंतरिम	२०१, लीला अपार्टमेन्ट, जेके पॅराडाईज ॲण्ड राजआन
	ठराव व्यावसायिकाचा पत्ता आणि ईमेल	कॉम्प्लेक्स, ऑफ एक्सर रोड, एमसीएफ जॉग
		पार्कजवळ, बोरीवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२.
		ईमेल आयडी: iprekhashah@gmail.com २०१, लीला अपार्टमेन्ट, जेके पॅराडाईज ॲण्ड राजआन
90.	अंतरिम ठराव व्यावसायिकासोबत पत्रव्यवहाराकरिता वापरावयाचा पत्ता आणि	२०५, लाला अपाटमन्ट, जक पराडाइज अण्ड राजआन कॉम्प्लेक्स, ऑफ एक्सर रोड, एमसीएफ जॉग
	ईमेल	पार्कजवळ, बोरीवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२.
	V -101	ईमेल आयडी: mananapparel.cirp@gmail.com
99.	दावे सादर करण्याचा अंतिम दिनांक	१३ फेब्रुवारी, २०२४
92.	अंतरिम ठराव व्यावसायिकाद्वारे निश्चित	लागू, नाही
	केल्यानुसार, कलम २१ च्या उपकलम (६ए) च्या	
	खंड (ब) अन्वये कर्जदारांचे वर्ग, जर असल्यास.	
9३.	वर्गामधील धनकोंचे प्राधिकृत् प्रतिनिधी म्हणून	लागू नाही
	काम करण्याकरिता ठरविण्यात आलेल्या	
	दिवाळखोरी व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्जातील तीन नावे)	
<u>au</u>	प्रभावाल ताम माप्र) (अ) संबंधित अर्ज आणि	अ) वेब लिंक:
/0.		https://www.ibbi.gov.in/home/downloads
	असेलः	भौतिक पत्ताः मुद्दा १० मध्ये दिल्यानुसार
		ब) लागू नाही
		न्यायाधिकरण यांनी दि. ३० जानेवारी, २०२४ रोजी मन
ऑपर	रल्स लिमिटेडची कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रि	या सुरू करण्याचे आदेश दिले.
मनन ॲपरल्स लिमिटेडच्या धनकोंना याद्वारे त्यांचे दावे पुराव्यासह दि. १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी किंवा त्यापूर्व		
		मोर नमूद पत्त्यावर सादर करण्यास सांगण्यात येत आहे
वित्तीय धनको यांनी दाव्याबाबतचे त्यांचे पुराव्यासहीत दावे फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करावे. इतर स धनको त्यांचे दाव्याबाबतचे पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करू शकतात. दाव्याबाबतचे चुकीचे किंवा दिशाभूल करणारे दावे सादर केल्यास दंड ठोठावण्यात चेईल.		
		दाव्य
کر ا	रेस स्पात त्यात्र प्रासित्वाचे राज आणि रजली 💦	सही/- इ. रेप्रा कॉनिजान शाह
	रेम ठराव व्यावसायिकाचे नाव आणि स्वाक्षरी ः वु क आणि ठिकाण : ९	৫. ২৬০ কারেলাল খাহ । ফিরুবাহী, ২০২४, मुंबई
ାଦମା		ત તાજીવારા, ૨૦૨૪, લેલક